



## विद्या प्रसारक मंडळ, ठाणे

मासिकाचे नाव	:	दिशा
संपादक	:	डॉ. विजय वा. बेडेकर
प्रकाशक	:	विद्या प्रसारक मंडळ
प्रकाशन वर्ष	:	२००७
वर्ष	:	आठवे
अंक	:	३
पृष्ठे	:	४० पृष्ठे

गणपत्रिका विद्या प्रसारक मंडळाच्या  
“ग्रंथालय” प्रकल्पांतर्गत निर्मिती

गणपत्रिका निर्मिती वर्ष : २०१०  
गणपत्रिका क्रमांक : ११४



विद्या प्रसारक मंडळ  
वेलवडी • वैलवडी • लाले



# दिशा

बर्ष आठवे / अंक ३ / केल्विकारी २००६

व्ही. पी. एम.

## संयादकीय

### अर्थसंकल्प

दिशाच्या केल्विकारीचा अंक आपणापर्यंत पोचविष्यास विलंब होत आहे, त्यावहूल दिलगीर आहेत. दिशाच्या आजवरतच्या चाटचालीत प्रथमच इतका उशीर होत आहे याची जाणीव आहे.

मार्च महिना उजाडता, उजाडता प्रतिवर्षाच्या रिवाजानुसार केंद्रीय अर्थसंकल्प संसदेस सादर करण्यात आला. सर्वसामान्य नोकरदार वर्गाच्या अपेक्षा असतात त्या प्रामुख्याने आवकरातील सवलतीवावत य पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक गोष्टी स्वस्त होण्यावावत! महागाईचे स्वयं पाहता वात गैर काही नाही. पण ग्रध्यदर्शनी तरी या अपेक्षा पूर्ण होतील असा दिलासा या अर्थसंकल्पाने दिलेला नाही, अशी समाजांनी दिलेली प्रतिक्रिया आहे.

या संदर्भात कर न भरणारा किंवा जाणिवपूर्वक कर चुकवणारा असा जो एक मोठा वर्ग देशात आहे, त्याचा अर्थ मंत्रालयाने विचार करावयास हवा. या वर्गासाठी वेगळी करप्रणाली असायला हवी. कर न भरणे किंवा तो चुकविणे अशा वृत्तीच्या माणसांमुळे देशाच्या प्रगतीच्या वेगावर नकीच प्रतिकूल परिणाम होतो.

केंद्र शासनाने यावरोवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचा प्राधान्याने व वेगळा विचार करावयास हवा, अशी काळाची गरज आहे. जगभराची लोकसंख्या विचारात घेतली तर त्या लोकसंख्येतील एक विशिष्ट भाग ज्येष्ठ नागरिकांचा आहे, त्यांची संख्या जगभरच इपाण्याने वाढत आहे. एकीकडे आशुर्मान वाढत आहे तर माणूस कार्यक्षम राहण्याचे व्योमान खाली येत आहे. प्रदूषण, ताणतणावांमध्ये अनेक समस्याचा गुंता असा आहे की माणसाची कार्यक्षमता लवकर संपूर्ण अर्थार्डन क्षमता घटत आहे. त्यामुळे या घटकाचा विचार प्रामुख्याने करावयास हवा. त्यांचे आयकरपात्र उत्पन्न हा घटक तर आहेच, त्यावरोवर त्यांना दिल्या जाणाऱ्या इतर सोयी, सवलती, वयाची अट यावावतच्या धोरणांचा सर्वकाग पुनर्विचार आवश्यक आहे.



ब्ही. पी. एम.

# दिशा



वर्ष आठवे / अंक ३ / फेब्रुवारी २००७

## संपादक

डॉ. विजय बेडेकर

## कार्यकारी संपादक

श्री. मोहन पाठक

'दिशा' प्रारंभ जुलै १९९८  
(वर्ष ११ वे / अंक ८ वा)

## कार्यालय

विद्या प्रसारक मंडळ

डॉ. बेडेकर विद्यामंदिर

नीपाडा, ठाणे - ४०० ६०२

दूरध्वनी : २५४२ ६२७०

[www.vpmthane.org](http://www.vpmthane.org)

## मुद्रण स्थळ :

परफेक्ट प्रिंट्स,

नूरीबाबा दर्शा रोड, ठाणे.

दूरध्वनी : २५३४ १२९१

२५४१ ३५४६

Email : [perfectprints@gmail.net](mailto:perfectprints@gmail.net)

## अनुक्रमणिका

१) योगी श्री अरविंद (लेखांक चवथा)	श्री. शं.वा. मठ	३
२) Wisdom वाट	श्री. वशवंत साने	७
३) याता जीवन ऐसे नाव	श्रीमती पद्मा मेहंदले	१४
४) कलाप्यापकहो, उत्तिष्ठत, जाग्रत..	सौ. मंजिरी दांडेकर	१७
५) गीताई	श्रीमती आशा भिडे	१९
६) कालनिध्यनासाठी उपयुक्त ठरणारा महत्वाचा संदर्भ ग्रंथ	प्रा. मोहन पाठक	२१
७) मनातील हाव	श्री. मोहन पाठक	२३
८) विपश्यना	श्री. गोएंका आचार्य	२६
९) आधुनिक ग्रंथालयात मी घालविलेले दोन तास	श्री. श्रीकृष्ण गोविंद पारनाईक	२९
१०) स्मरणशक्ती वाढविणारे मेंदूचे व्यायाम		३२
११) परिसर वार्ता		३३

या अंकात व्यक्त झालेली मते त्या लेखकांची वैयक्तिक मते असून त्या मतांशी  
संपादक सहमत असतीलच असे नाही.

## योगी श्री अरविंद (लेखांक चवथा)

योगी अरविंद यांच्या चरित्राचा पुढील भाग येथे देत आहोत - संपादक

### काही विशेष घटना

कर्मयोगिन् कार्यालयाची झडती घेणे व श्रीअरविंदाना अटक करणे हे शासनाचे बेत होते. श्रीअरविंद पुढच्या शेळीच्या विचारात होते. त्यांना आदेश मिळाला, 'चंद्रनगरला जा', त्यांना हा आदेश ऐकू आला. ही दैवी याणी ते पाळीत असत. दहा मिनिटात मंगातीर गाठून ते फ्रॅच भारतातल्या चंद्रनगरास जाणाऱ्या नोकेवर चढले. चंद्रनगरात ते गुप्तपणे लपून राहिले. १९१० साली आपला ठावठिकाणा शत्रूला लागू नवे महणून वारंवार निवासस्थान बदलत असत. तेथील मोतीलाल राय यांनी ही सारी व्यवस्था केली. कर्मयोगिन् च्या संपादकाचे काम भगिनी निवेदिता यांनी च्यावे असे श्रीअरविंदांनी कळविले.

या सान्या गडवडीत आपली साधना श्रीअरविंदानी चालू ठेवलेली होती. सत्य शिकण्यासाठी श्रीअरविंद या परतीवर अवरीण झाले होते. ते म्हणत, मनुष्यप्राणी हा मध्यावस्थेतला असून तो मानसिक संविनीने जगत असतो. पण त्याला नवी संविती ईश्वरी सत्याची संविती प्राप्त करून घेणे शक्य आहे. पूर्णपणे मुसऱ्यादी सत्, प्रवृत्, सुंदर आनंदमय, पूर्णपणे ज्ञानमय असे जीवन व्यतीत करण्याची क्षमता त्याच्या जवळ असते. श्रीअरविंद या संविनीलाच उन्मनी अवस्था असे म्हणतात. तिची स्वतःच्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यासाठी, तिचा साक्षात्कार साधण्यात आपल्या भोवती जमा झालेल्यांना साहाय करण्यात त्यांनी वेळ घालवला. उन्मनी संविती विकसित करून त्याने आत्म्याचा आंतरर्विकास साध्य करून घेणे हा त्यांच्या योगाचा उद्देश होता.

श्रीअरविंद इहलोकाविषयी किंवा भारताच्या भवितव्यतेविषयी उदासीन नमून ते आप्यात्मिक अनुभवाच्या काही उच्चतर अवस्थेत निवृत होऊन राहिले होते. जगातल्या सान्या किंवा या आप्यात्मिक संवितीच्या परिणाम सामायून जीवन ब्रह्माधिष्ठित करावयाचे आणि त्याला आप्यात्मिक आशयाची जोड यावयाची असा त्यांचा उद्देश होता. या अवस्थेत त्याने भारत य जग येथील घडामोर्डीकडे वारकाईने लक्ष दिले होते. आवश्यकतेनुसार ते सक्रिय हस्तक्षेपही करीत असत. ती त्यांच्या ठिकाणाच्या आप्यात्मिक शक्तीने य मूक आप्यात्मिक कायाने.

पौँडीचे रीला पोहचल्यापासून १९१० च्या ऑक्टोबरपर्यंत श्रीअरविंद कोम्टी चेंट्री सर्स्यावरील शंकर चेंट्री घरात राहिले होते. पुढे आपले वास्तव्य श्रीअरविंदांनी सुंदर चेंट्री यांच्या मालकीच्या घरात हलविले. ग्रिटिशांचे प्रयत्न चालूय होते. फ्रॅच हिंदुस्थानात राहणाऱ्या शरणार्थीना आपल्या स्वाधीन करावे यासाठी फ्रॅच शासनावर ग्रिटिश शासनाने दडपण अधिकच वाढविले. श्रीअरविंदांची ओढगस्त चालू होती. त्यांना २३ दिवस अनशन करावे लागले. योग आदी चालू होते. अशक्तपणा जाणवला नाही.

मीरा रिचर्ड या फ्रॅच युवती २९ मार्च १९४४ रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रीअरविंदाना पहिल्यांदा भेटल्या. १९१० साली तिने श्रीअरविंदाना स्टार ऑफ डे डिची प्रतिकृती पाठवून दिली. श्रीअरविंदांनी त्याचा प्रतीकात्मक अर्थ विशद केला. आपल्याला त्यांच्याच संगतीत कायं करावयाचे आहे, याची साक्ष तिला पटली.

पहिल्याच भेटीत तिने ओळखले, ज्याना आपण श्रीकृष्ण म्हणत असू आणि जे आपल्या साधनेत मार्गदर्शन करीत ते ईश्वरभूत गृहस्थ हेच. मीरा रिचर्ड यांचा जन्म पौरिसमध्ये २१फेब्रुवारी १८७८ साली झाला. त्या म्हणत मी जन्माने फँच असले तरी मनाने भारतीय आहे. लहानपणापासून त्या वेगव्याच होत्या. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांना एका मुलाने वेडावून दाखविले. दम भरताच तो जास्तच चेकाळला. तेव्हा तिने त्याला पकडला व उचलून खाली आदलला. तिला कालीची शक्ति प्राप्त झाली होती. त्या २२फेब्रुवारी १९१५ ला पौरिस गेल्या.

श्रीअरविंदांनी १५-८-१९१४ साली माताजींच्या सहकार्याने 'आर्य' नाराचे एक नियतकालिक चालू केले. यात दुहेरी हेतू होते. जीवनातील उच्चतम समस्यांच्या मुव्यवस्थित अभ्यास आणि दुसरा पाश्चात्य व पौर्वात्य लोकांच्या धार्मिक परंपरात मुसंवाद प्रस्थापित करणारी ज्ञान समन्वयी भूमिका. आर्यमध्ये श्रीअरविंदांची फार मोठ्योटी पुस्तके प्रसिद्ध झाली. लाईफ डिल्हाइन, सिथेसिसू आॅफ योग, ह्यूमन सायकल, दि आयडिया आॅफ ह्यूमन युनिटी, दि सिकेट आॅफ वेद, एसेज आॅन गीता, फाउंडेशन आॅफ इंडियन कल्चर, फ्लूचर पोवेट्री इत्यादी ग्रंथ क्रमशः प्रसिद्ध होत असत. 'आर्यचे' प्रकाशन १९२१ साली बंद पडले.

दिनांक २४ एप्रिल १९२० साली श्री माताजी पुनः पौडिवेरीस आल्या. श्रीअरविंदाना त्यांच्या कामात आणि साधनेत सहकार्य व मदत देण्यासाठी आल्या यावेळ पोवतो श्रीअरविंदानी कोणालाच शिष्य म्हणून स्वीकारले नव्हते. माताजी आल्या व अधिकाधिक लोक आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी पौडिवेरीला येऊ लागले. त्यांच्या पालन पोषणासाठी आणि मार्गदर्शनासाठी साधकांचे सामूहिक जीवन संथाटिक करण्यात आले. त्यांची सर्व व्यवस्था हल्लूबू माताजीनी हाती घेतली. त्यांचे खाणेपिणे, आरोग्य संपत्र जीवन यासाठी त्यांची व्यवस्था करावयाची

होती. आपोआपच निरानिराळी खाती सुरु झाली. आणि अशा रितीने १९२६ मध्ये आश्रमाची स्थापना झाली.

१९२६च्या मुरुवातीपासूनच साधकाना मार्गदर्शन करण्याचे काम माताजीकडे आपोआप गेले. कारण श्रीअरविंद अधिकाधिक एकांतात जाऊ लागले. साधना व साधकांची व्यवस्था माताजी साभांलू लागल्या. नित्याचे ध्यान अधिक एकाग्र व तीव्र होऊ लागले. एखाद्या उच्च शक्तीचे अवतरण होणार असे सर्व साधकाना वाढू लागले. श्रीअरविंद अत्यंत एकायत्रेने या अवतरणासाठी त्यारी करीत होते. १४-११-१९२६ या दिवशी उच्चतर शक्ती खाली अवतरली. माताजीनी या दिवसाला विजयदिन असे म्हटले. ही श्रीअरविंदांच्या कार्यातील एक मोठी महत्त्वाची पायारी होती. या शक्तीला श्रीअरविंद अतिमानस असे म्हणतात. या शक्तीचे ज्ञान आपणास होणे कठीण आहे. श्रीअरविंदानी यावद्दल स्पष्टीकरण दिल्यामुळे थोडाफार वोध होणे शक्य आहे.

अतिमानस म्हणजे भगवंताची संपूर्ण सत्य चेतना. या अवस्थामध्ये सर्वात उच्च पातळी म्हणजे अधिमानस. ती प्रकाशमय व शक्तिमय आहे. आपी आधिमानस अवस्थेला पोहोचून ती शक्ती खाली आणली पाहिजे. त्याशिवाय अतिमानसाचे अवतरण कदापि शक्य नाही. कारण अधिमानस ही मधली वाट आहे. आपल्याला या गोटीचे आकलन होऊ शकत नाही. आपल्या मनाची शक्ती अत्यंत मर्यादित उच्चतर शक्तीविषयी श्रीअरविंद 'सावित्री' मधे म्हणतात. अशी एक चेतना आहे जिला मन स्पर्श करू शकत नाही व विचाराही व्यक्त करू शकत नाही. २४-११-१९२६ या दिवशी श्रीअरविंदाच्या प्रचंड आध्यात्मिक कार्याचा एक नवीन अंक सुरु झाला. या दिवसापासून श्रीअरविंद संपूर्ण एकांतात गेले.

**एकांतवास आणि कार्य :-**

एकांतात गेले तरीही जगातील व भारतातील

### विकास क्रम :-

श्रीअरविंदांची शिकवण अशी आहे की जग हे चढत्या विकास क्रमाचे एक क्षेत्र आहे. भूमी आहे. जड कोटीतून बनस्पती, बनस्पतीतून पशु, पशुतून मानव, असा विकास क्रम आहे. हा क्रमात मानव जरी अखेचा असला तरी तो सर्व श्रेष्ठ मानव येणार नाही. काण तो भौतिक प्रकृतीत संपूर्णतः पशुच आहे. विचार करणारा व बोलू, शकणारा पशु, या विकासाची पुढील पायरी चढून जावेच लागेल. पशु तुल्य मानव दिव्य मानव झाला पाहिजे. यालाच श्रीअरविंद अधिमानस किंवा अतिमानस चेतना म्हणतात.

### माताजी म्हणतात :-

आयुष्यात ही चेतना स्वतःमध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि तिच्या भोवती जमलेल्याना तिचा साक्षात्कार व्हावा, तिची प्राप्ती व्हावी यासाठी श्रीअरविंदानी सर्व वेळ कारणी लावला. हेच त्यांचे मुख्य कार्य होते.

भगवंताचा साक्षात्कार करून घेणे प्रेम, आदर, भक्ती यांनीयुक्त होऊन त्या भगवंताकडे जाणे, आपल्या कमाने त्याची सेवा करणे, आणि त्याचे ज्ञान करून घेणे, शेवटी सत्याच्या प्रकाशाने आपली संपूर्ण प्रकृति दिव्य बनवून रुपांतरित करून ती भगवंतास समर्पित करणे हाच सर्वांग पौरीपूर्ण योगाचा मार्ग आहे.

१९३८ नोर्हेंबरपासून श्रीअरविंदानी आपला कार्यक्रम बदलला, कारण एकाकी बसूनही सत्य प्रकाशाशी विरोध करणाऱ्या अंधे काराच्या सेनेशी लढत होते. अंधेना आणि असत्य या घोर अंधाराच्या गर्तेत त्याना खोल बुडी मारावी लागली होती तेथे सत्याची कायमची प्रतिष्ठापना करण्यासाठी अंधे कारतून पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी, तिला भगवंताकडे नेण्यासाठी, त्याना उग्र लढाई करावी तागली. पृथ्वीवर आणि मानवात प्रकाश, सत्य, शांति व आनंद आणण्यासाठी त्यानी हे महान कार्य हाती घेतले होते.

यडामोडी व त्यांचे बारकाईने लक्ष होते व काही वेळा त्यात हस्तक्षेपही केला. साधकाना मार्गदर्शन करण्याच्या कामात माताजीना सहकार्यही केले. श्रीअरविंद वर्षातून फक्त चारचवेळा सार्वजनिकदर्शन देत. श्रीअरविंद म्हणत वाहाकार्य माताजीकडून होत असल्याने त्याकार्यातून मला मोकळे राहता येते. मला माझ्या खन्या कार्यासाठी त्यामुळे वेळ मिळाला आहे.

### त्यांचे खरे कार्य :-

त्यांचे खरे कार्य समजावून घ्यायचे झाल्यास त्यांच्या योगाविषयी समजावून घेतले पाहिजे. योग-मानवी आत्म्याचे भगवंताशी ऐक्य. या ऐक्याप्रत नेणारे जेबे मार्ग, संप्रदाय, साधनास असतील त्या सर्वाना योगमार्ग म्हटले जाते. श्रीअरविंदांच्या योगाचे उद्दिष्ट, दिव्य सत्याचा प्रकाश, शक्ती आणि आनंद जीवनात उत्तरुन त्याचे संपूर्ण परिवर्तन करणे हा होता.

या पृथ्वीवर व भौतिक अस्तित्वात दिव्य जीवन निर्माण करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. जीवन हे देवाच्या दिव्य ज्योतीचा आविष्कार व्हावा, अव्यक्त भगवंतासाठी आहे. भगवंतावर प्रेम करणे, त्याच्या स्वभावाशी आपल्या स्वभावाचा सूर घिळविणे, आपली इच्छाशक्ती, आपली कार्ये आणि आपले जीवन भगवंताच्या हातातील साधन घनविणे हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

ते म्हणतात विश्वाच्या वाहा दृश्यामागे एक सत्त्व आहे. आत्मा, चैतन्य आणि एक सनातन आहे. तोच भगवंत त्याच्यातच सर्व प्राणिमात्र सर्व जीव एकरूप आहेत. परंतु प्रकृतीच्या विभिन्न पडद्यामुळे त्याच्या खन्या आत्म्याविषयी अज्ञान आहे. योगाने हा पडदा दूर सारता येतो. मगच मनुष्य खन्या आत्म्याविषयी, दिव्यत्वाविषयी जागृत होतो.

### श्रीअरविंद महणतात :-

माझ्यामध्ये अमर प्रेमाची वृत्ती मानवतेला आणि जीण्यासाठी आपले बाहू पसरीत आहे. अंधकाराच्या शक्तीच सत्याच्या विरुद्ध संघर्ष करीत आहेत असे नव्हे तर अखिल पृथ्वीच व मानव देखील त्याला विरोध करीत आहे. सर्वोच्च सत्याला मानव घावरतात. प्रकाशांचा प्रकाश ते अमान्य करतात. त्यामुळे लढावे लागत आहे.

श्रीअरविंद गुप्तरूपाने आध्यात्मिक लढाई लढले. विश्व शक्तीवर अविरत कार्य करण्यासाठी आपली शक्ती उपयोगात आणली. हिटलर आणि नाझी यांच्या पाठीमागे काळ्या आसुरी शक्ती उभ्या आहे. त्या यशस्वी झाल्यास संपूर्ण मानवात अशुभ शक्तीच्या गुलामगिरीत पिचली जाईल. मानवाच्या आध्यात्मिक विकासाचे चक्र उलटे फिरविले जाईल म्हणून ते लढाईच्या अगदी कसोटीच्या क्षणाला मध्ये पडले. त्यांनी आपली शक्ती लावली आणि दोस्त राशुंच्या वाजूने सारीचके फिरु लागली. त्याप्रमाणे भारतावर आधात करून, चढाई करून, तो जिंकण्याचा जपानचा हेतू जेव्हा उघड झाला, तेव्हाही जपानी आक्रमण विरुद्ध त्यांनी आध्यात्मिक शक्ती लावली. आणि जपानच्या विजयाची आशा मावळून प्रवंद जपीनदोस्त पराभवामध्ये त्याचे रुपांतर झाले.

१५-८-१९४७ या दिवशी भारताने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. हा काही योगायोग नव्हता. तर खरोखरीच श्रीअरविंदाच्या कार्यावर दिव्य शक्तीचा संमर्ति दर्शक मुद्रांकित झाल्याचे ते चिन्ह होते. कारण याच दिवशी श्रीअरविंदांचा जन्म दिनही होता.

या दिवशी (१५-८-१९४७) श्रीअरविंदानी दिलेला संदेश :-

१५-८-१९४७ हा दिवस स्वतंत्रभारताचा जन्मदिन आहे. त्याच्या दुटीने एक प्राचीन युग संपूर्ण नवीन

युगाचा प्रारंभ या दिनाने सूचीत होतो. परंतु स्वतंत्रासू या नात्याने आपल्या जीवनाने आणि कृतीने आपण या दिवसात अखिल जगतासमोर उघडण्या जाणाऱ्या नवीन युगाच्या मानवतेच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्याचा एक महत्वाचा दिनांक असे स्वरूप देऊ शकू.

१५ अॅगस्ट हा माझा जन्म दिन आहे आणि त्याच दिवसाला इतका विशाल अर्थ प्राप्त व्हावा ही गोष्ट साहजिकच मला संतोषदायक असणार, जी जी जागतिक आंदोलने सफल झालेली मी माझ्या आशुव्यात पाहावी अशी मी आशा बाळगली होती, पण त्यावेळी ती सत्य सृष्टीत उत्तरप्यास अशक्य अशा स्वप्नासारखी दिसत होती, ती बहुतेक सर्व आज एकत्र जबलजबल सफल होत असलेली किंवा सफलतेच्या मार्गास लागलेली असून प्राप्तव्याकडे प्रगत होत असलेली मी पहात आहे. या सर्व आंदोलनात स्वतंत्र भारत फार मोठा वाटा उचलू शकेल आणि नेतृत्व करू शकेल.

(क्रमशः)

- श्री. शं.बा.मठ

६, कुमार आशिष, राम मास्ती रोड,

ठाणे - ४०० ६०२.

दूरध्वनी : २५३३ २०३०

**फेब्रुवारी अंकास झालेल्या**

**विलंबाबदल क्षमस्व!**

-संपादक

## Wisdom वाट

**श्री. यशवंत साने यांच्या वैचारिक लेख मालिकेतील पुढील लेख देत आहोत- संपादक**

**'शाहाणपण' ही काय चीज आहे?**

"प्रीति मिळेल कां हो वाजारी?" माझ्या तरुणपणी हे गाणे लोकप्रिय होते. त्याच चालीवर 'शाहाणपण' मिळेल कां हो 'लोबलायझेनी?' असे नवे 'सांग पॉप्युलर' आहे. मोबाईल फोन वर तसा 'ट्युनच' आहे म्हणतात!! 'वादल्वाट' सारखा !!

**माफ करा!!** माझ्या मराठी लिखाणाची!! पण, साहित्य संमेलन आणि सरकार दरवारी सध्या तरी 'त्याच मराठीची' तरफदारी चालली आहे.

पण, आपल्याला त्या वादात शिशवयाचे नाही. पण 'भारत महान' (सरकारी घोष वाक्य), [आर्थिक प्रांतात (Economis)] आणि जगातून आतंकवादाविरुद्ध लढीचा 'वुश दावा' व इराक मध्ये मोळा संहारक, लडा, ह्या गोष्टीतील प्रतिनिधीक हरवलेला 'शाहाणपणाचा' तलास घ्यावयाचा आहे.

पणजी गोवा येथे फेब्रुवारी ८ ते १०, २००७ ह्या दिवशी एक 'कॉन्फरन्स' भरत आहे. तिथे मी एक 'पेपर' दिला, कॉन्फरन्स चा विषय आहे. "Ancient wisdom Brought to modern Times - Pathway to higher consciousness."

ही कॉन्फरन्स 'International Indology' ह्या विषयासाठी Kala Academy - Panaji Goa इथे झाली.

**शाहाणपण व काँशसनेस :-**

शाहाणपण म्हणजे काय? 'प्राचीन शाहाणपण' ही आणखी कोणती वर्गवारी? शाहाणपण आणि काँशसनेस हांचा संवध काय? काँशसनेस 'उच्च प्रतीचे' म्हणजे

काय? असे प्रश्न स्वाभाविकपणे पडावयाला हवे.

पण, ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी माझ्या पेपरच्या नंवात देउ टाकले !!

**"Adoption of the Veclic Wisdom to Human life for Rvolution to Divine Consciousness."**

आता या उत्तरातले शाहाणपण सांगणे हे अर्थातच माझ्या 'सहस्रार्धीचीव' येऊन पडले, पण, पुरुषसुक्त आणि वेद, उपनिषद व समग्र वेद वाडमय व ज्ञान पाठीशी असल्यावर कुठल्याही शंकेला वाव नाही.

### Modern Life & Divine Life

मॉर्डन लाईफच्या व भौतिकवादी, वैश्यवृत्तीच्या पाश्चिमात्य संस्कृतीवर चालणाऱ्या समाजाच्या अधःपाताची एक, दोन, ठिक उदाहरणे पाहूया व त्या वाटचालीत 'शाहाणपण' औषधाला मिळतो आहे का हे शोधुया. मग, आणि खन्या "दैवी" शाहाणपणाच्या खुणा कुठल्या संस्कृतीत मिळतात ते पाहूया!!

सोबत Times of India च्या फेब्रुवारी २००७ च्या अंकात "Global Warming May bring more misery : Experts" ह्या शीर्षकाची Photo Copy नं-१ चित्र पहा

त्यातले महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे.

१. जगातले सर्वशेष वैज्ञानिक शुक्रवारी असे म्हणाले की ग्लोबल वॉर्मिंग (वैशिक उष्णीकरण) हे मानव निर्मात आहे.
२. त्यामुळे दुष्काळ, उण्ण हवेची लाट, पाऊस व समुद्राची पाण्याची उंचावलेली पातळी पुढच्या १००० वर्षांपर्यंत भोगावी लागेल.

## Global warming may bring more misery : experts

Paris: The world's top climate scientists on Friday said global warming was man-made, spurring calls for urgent government action to prevent severe and irreversible damage from rising temperatures. The UN's intergovernmental panel on climate change, which groups 2,500 scientists from over 130 countries, released a landmark report predicting more droughts, heat waves, rains and a slow gain in sea levels that could last for more than 1,000 years. The report put the probability of the link between human activity and global warming at more than 90%, as against the 66 to 90% likelihood it had signalled in 2001.

"Clearly, we are endangering all the species on earth, we are endangering the future of the human race," IPCC chairman R K Pachauri said. "We are probably beyond the stage where we could have called it urgent. I would say it is immediate," he added, referring to the need for governments to act to reduce emissions. Environmental campaigners urged the US and other industrial nations to significantly cut their emissions of greenhouse gases in response to the report. The report said temperatures were likely to rise by 1.1 to 6.4 degree Celsius (a wider range than in the 2001 report) by 2100, with probable 2 to 4.5 degree range if carbon dioxide doubled from pre-industrial levels. Sea-levels gain by the end of the century may range from 18 to 59 cm, with an additional 10-20 cm being possible if recent, surprising melting of polar ice sheets continues. AGENCIES

३. हे सप्ट आहे की आपण हा पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला व मानव जातीला पोक्याच्या खाईत ढक्कनु देत आहेत.
४. प्रूव (उत्तर व दक्षिण) क्षेत्रातील पृथ्वीवरील वर्फ वितल्याचा प्रकार चालू राहिला, तर उण्ठामान १.१ ते ६.४ डिग्री सेल्सीयस पर्यंत याढेल समुद्राची

## The greenhouse effect



पाण्याची पातळी ही पोकादायकपणे वाढेल व सर्वनाशाची सावली पडेल.

५. २५०० वैज्ञानिक १३० देशांतून आले, त्यांनी निरनिराळ्या देशांतील प्रस्थापित सरकारांना द्या पोक्याची जाणीव देऊ तत्काल योग्य कृतीचे आवाहन केले.

हा संदर्भात "The green house effect" हाचे

बोलके चित्र नं. २ लपले आहे. चित्र बोलके आहे पण ऐकाणारे शाहाणे नाहीत, हे आपल्याता माहीत आहे.

कारण 'Rawlsian Equity' म्हणजे भविष्यातील पिढीचे कल्याण संभाळण्याची जवाबदारी ही प्रत्येक मावळत्या सद्य पिढीची असते असे 'शाहाणपणाचे तत्त्वज्ञान' आहे.

पण, ह्या जवाबदारीतील उघड पळवाट न समजणारे सध्याचे गाजकाणीचे सामाजिक नेतृत्व अडाणी आहेत, असा कृपा करून समज करून घेऊ नका. कारण लक्षात आले कां? हे पुढच्या १००० वर्षात भोगावयाता लागणार आहे. आता नाही! आता तर फक्त इलेक्शन जिकणे व सत्ता काढीज करणे हेच 'शाहाणपणाचे' निर्देशक आहे, नव्हे काय?

आता, ह्या भविष्यातील नवीन पिढीची जवाबदारी कशी 'जाणीवपूर्वक' संभाळतील जाते आहे हे यु.पी., संयुक्त प्रांतातील, मुलायम सिंह ह्या चीफ मिनीस्टरच्या आपित्याखाली 'नॉईडा' ह्या श्रीमंत रेसिडेशन सेक्टर मधील राक्षसीपणे केलेल्या लहान बालके हाँच्या हत्याकांडा संभालतील आहे. भीषण आहे, राक्षसी आहे. हिसक आहे, किल्सवाणे आहे!!



सोबत चित्र नं. ३.

### "Serial Killer Preyed on Kids"

ह्या शीर्पकाखालील एक चित्र एक मोठे पोतेभर लहान मुलाच्या शरीराचे मृत अवयव, कवट्या, हाडे यांनी खच्चून भरलेले, पोलीस नेत असतानाचा हा फोटो आहे.



सोबत चित्र नं. ४ हे 'नियाती' ह्या 'नॉईडा' जवळील गरीब खोडयांतील मुलांनी काढलेल्या मोर्चाचे आहे. ह्या चित्रात फलक आहेत त्यावर लिहाले आहे.

"हमे भी जीनेका अधिकार दो" आणि


"हमारी हत्या बन्द करो."

हा दुसरा फोटो हिंदुस्तान टाईम्स हांच्या <http://www.hindustantimes.com> हा वेबसाईट वर Noida Killing वर एक स्पेशल फोटो रिपोर्ट आहे त्यातील एक फोटो आहे.

हे भविष्यातील पुढील पिढीच्या नागरिकांना मारण्याचे काम का चालले आहे? त्याला राज्यकर्ते व पोलीस हांचे कां संरक्षण आहे?

### सुसंस्कृत समाजाचे दुर्लक्ष

काशी, प्रयाग, अलाहाबाद वर्गे भारतीय संस्कृतीला प्रिय असणाऱ्या भारतभूमीवरील पवित्र भूमीवर हे लहान लहान कोयल्या बालकांचे संहारक हत्याकांड चालले आहे अनेक वर्षे, आणि राज्यकर्ते, सामाजिक नेते,



### चित्र नं ४

पोलीस व समाजवादी, हिंदूत्याकारी मुस्लिम, दलितांचे पुढारी हांगां पता नाही. खंत वाटावी अशी स्थिती आहे. वेफिकीरीमध्ये विलक्षण एकवाक्यता आहे. कां वरे?

आता ह्या प्रकरणाची छपवाळपवी जोरांत चालू आहे. 'हांचे राजकारण करु नका' अशी आर्त किंकाळी सर्व पक्षनेते काढीत आहेत. भारकर्सवादी मंडळींना जे मुलायमसिंग समाजवादी वाटतात, त्यांनीही नाईलाजाने निषेधाचे सूर काढले आहेत.

### हेतू पुरःसर दिशाभूल

'सेक्स एक्सप्लॉइट' चे हे एक प्रकरण आहे असा आभास निर्माण करण्यात येतो आहे.

पण, माझ्या वाचनात पाकिस्तानात किंडनी ट्रॅन्सप्लांट ऑपरेशन स्वस्तात होते न्हणून जगातले शीमंत रुग्ण पाकिस्तानात ही ऑपरेशनस करून येतात असे वृत्त 'Asian Age' ह्या वर्तमान पत्रात ढापले होते ते आले होते.

'नियारी' ह्या खेड्यांतील व इतर अनेक प्रांतातील शहरे व खेड्यांनून लहान मुले गायब होतात, त्याचा पोलीस विलकूल तलास करत नाहीत, असे वृत्त आहे. त्यामुळे एक समज जास्त दृढ होत चालला आहे की 'माफिया पातळीवर' कदाचित, राज्य पुरस्कृत, पोलीस संरक्षणात 'नोईडा हाऊस' ह्या पॉर्श वासन्तून हा भयानक कारखाना न्हणजे 'चालक संहार', शांतपणे चालता होता. पहिल्या

झडतीत सांपडलेल्या काही मृत अवयव व हाडे, चानंतरही C.B.I. ला, ४० वॅगा भरलेली मृत अवयवे, कवट्या अशी ह्या बंगल्याच्या याहेरील गटारांत सांपडली. बंगल्याच्या जवळ किंडनी ट्रॅन्सप्लॅन्ट तज्ज्ञाचे हॉस्पिटल आहे. ह्या प्रकरणाच्या अनेक गुप्त भानगडी आज ही उघडकीस येत आहेत. गृणास्पद आहेत!! मानवी मनातील पश्चुतीचे किलसवाणे दर्शन घडत आहे!! प्रश्न हा आहे की हा काही केवळ बंगल्याच्या मालक (हाउस नं D-5) 'मोनिंदर सिंग पांढरे' व त्याचा नोकर 'सुरेंदर' ह्यांच्या अमानुष वृत्तीचा नाही पण त्यांची ही 'Industry' ज्या 'Peaceful Industrial Atmosphere' मध्ये अनेकांच्या संरक्षणाखाली व फायद्यासाठी चालली होती. त्यावृद्धलचा आहे.

अनेक प्रकरणाप्रमाणे ह्या संहाराच्या भीषण प्रकरणाचा 'समाजाता फसवून एखादा राजकीय मान्यता प्रिलिणाऱ्या कोटीत रंगलेल्या व फसलेल्या रंगीत चित्रात शेवट होईल' व मूळ गिळून समाज हे कढू जहर पोरांत रिचवीलही आणि मग पुढेही नव्या राक्षसी वृत्तीच्या प्रकरणाची आणार्ही एकदा वाट घघत!! पण, प्रश्न निराळाच आहे!!

### पैशाला पाप चिकटते कां?

ज्या लोकांनी ही इंडस्ट्री राबवली त्यांचा उद्देश पेसा हा आहे. हा पेसा राज्यकर्त्यांना, पोलीसांना, न्यायाधीशांना, सामाजिक पुढान्यांना हवा आहे. त्याच्यावर कोणते 'पाप' संलग्न आहे त्याची खंत नाही आहे!! कारण---- कारण----!! पैशाला पाप चिकटत नाही. असा 'चार्वाक दर्शनातील वैश्यवृत्तीचा अंमल चालू आहे!!!' मग ज्या संस्कृतीत दान देतानाही तीर्थ व तुळस द्रव्यावर टाकून अर्पण करावयाचे - त्या भारतीय, वैदिक, हिंदू संस्कृतीतील विद्यासावद्दल, तत्त्वावद्दल असहिण्याता समाजात वाणवली गेली आहे हे दिसते.

ह्या व अशा अनेक घटनांकडे निर्विकारपणे किंवा तटस्थपणे पाहून ह्या केवळ दुर्दीवी घटना आहेत असे कदाचित म्हणता येईल. एहूढंच नव्हे तर त्यांचा कुठल्याही प्रकारे 'संस्कृती' शी संबंध जोडवा किंवा तसा तो आहे, असे वयण्यात अर्ध नाही. अशा 'मृतवत' संवेदनाक्षमता प्रमुळे करण्यात हे 'मॉडर्न लाईफ' वशस्वी झाले आहे.

### Information Age

शिवाय 'शाहाणपण' हा एक दुर्दीवा प्रकार आहे. सप्याची पिढी Intelligent आहे शोध लावत आहे, Information व Knowledge म्हणजे 'माहिती' व 'ज्ञान' केवळ त्रिप्ती व्याप्ती यांचे असे विषयांची गळूत होत आहे. ह्या संकल्पना सारख्या नव्हेत. आहे व हेच 'प्रगतीचे' लक्षण आहे असा दावा 'मॉडर्न लाईफ' करतो आहे. शिवाय भारत महान आहे नाठी!!

पण, येथेच 'शाहाणपण' व दुर्दीवा या माहिती ह्या विषयांची गळूत होत आहे. ह्या संकल्पना सारख्या नव्हेत.


T.S.Eliot टी.एस. इलियट (नोबेल प्राईज विनर) ह्या कवीने फार महत्वाचे विधान केले आहे. चित्र नं: ५ त्याला ह्या संगल्या प्रगतीच्या सुणा व दावे हामध्ये शाहाणपण सापडत नाही आहे. ते म्हणतात :-

**Where is Wisdom lost in Knowledge?**

**Where is Knowledge lost in information?**



ग्रीस देशात अथेन्स शहराच्या वायव्यदिशेला 'डेल्फी' नावाचे शहर होते. आता ते भूतकाळात जमा झाले आहे मोडकलींस आलेल्या "The Temple of Apollo" या वास्तूचे अवशेष चित्र नं. ६ मध्ये दिसतील. खार्डस्टच्या ६ शतके अगोदर इथे प्रचलित मानवी प्रश्नांना उतरे हवी असल्यास ती देण्याचा व हे शाहाणपण शिकल्याची प्रथा अस्तित्वात होती. (चित्र. नं. ६)



*The Temple of Apollo at Delphi*

### Source of Wisdom

पण, सनातन अनुत्तरित प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी आधुनिक जगानी केवळापासुनच टाकून दिली आहे.

"मी कोण आहे?"

"मी इथे कां जन्मला आलो?"

"मी मृत्युनंतर कुठे जाणार आहे?"

"जगात शाश्वत, नित्य, गहन व नैतिक तत्वे कोणती आहेत?"

ह्या प्रश्नांच्या तोकेला तोड देण्याएवजी प्राणी जीवन सदृश असे भोगाचे, मुख्याच्या आभासाचे असे भौतिक जीवन जगण्यातच मानवी पलायनवादाने तंबू

टाकला आहे. त्यामुळे 'शहाणपणाची' एक व्यावहारिक व्याख्या सध्या रुद्ध आहे.

### पणजी गोवा कला अँकेडमी

गोव्याच्या कॉफरनसमध्ये ह्या प्रश्नांची उत्तरे व मार्ग, 'सनातन काळात' होती कां, ह्याचा शोध घ्यावयाचा मानस, संयोजकांनी योजला आहे. तोही भारताच्या इतिहासातून व संस्कृतीतून!!

### माझी व्याख्या

तेव्हा आपणसुधा काही प्रमेये मांडलीत या उद्देशाने भी सुधा 'शहाणपणाची' wisdom ची एका प्रायोगिक व्याख्या मांडली आहे.

"The quality of wisdom of any individual, group or society of Human beings is commensurate with the level or Status of consciousness either specific or average.

For example, the Wisdom gained in a materialistic paradigm is different than the integral and/or from Spiritual paradigm.

The reason being all are relative concepts and not ontological.

मानव जातीच्या ह्या पृथ्वीतलावर अवतरलेल्या अस्तित्वात, त्याच्या 'शहाणपणाच्या' संकल्पना युगायुगात संक्रमण, उत्कांत होत गेल्या आहेत.

ही प्रगती त्याच्या मानवरूपामध्ये असलेल्या बीज संकल्पनेत विश्वाच्या उत्पत्ती सूत्रातच सामावलेली आहे.

पृथ्वीवरील प्रकृतीच्या नातेसंवंधातून होणाऱ्या अनुभव व अनुभूतीच्यां देवाण घेवाणीतून होणाऱ्या त्याच्या आत्मविकासात व त्याच्या वार्धिण्य दिशेत, त्याच्या शहाणपणाच्या कक्षा मुळा विकास पावत आहेत. त्याच्या काँशसनेच्या तोलामोलात व सम प्रमाणात त्याच्या शहाणपणाचे 'स्केल' पातळी-पातळीतून संक्रमीत बदल पावत आहे.

ह्या शहाणपणाची किंवा काँशसनेसची सुधा कोणतीही पूर्वनिश्चित व्याख्या व स्थिती विश्वनिर्भितीत 'रुद्ध' व 'बांपलेली' नाही.

'संकर्षण', 'प्रद्युम्न' व 'अनिश्चद' अशी तिची संक्रमणे होत आहेत. व ती 'वासुदेव' ह्या देवतेच्या आधिकारात होत आहेत. हे वैष्णव तंत्र, लक्ष्मीतंत्र आहे.

### महायोगी अरविंद :-

हीच भूमिका महायोगी अरविंद यांनी मांडली आहे. 'तंत्र' याची व्याख्या व संकल्पना ही काँशसनेसची नैतिक वृद्धी हीच आहे. हाच उद्देश व विनीयोग आहे. ह्या वृद्धीची दिशा "देवी वृत्ती" कडे आहे व होणार आहे. 'Divine consciousness' ह्या 'The Life Divine' ह्या ग्रंथात अरविंद ह्या स्थितीची पक्की -व्याख्या' करण्याचे नाकारतात. कारण अशी व्याख्या करणे म्हणजे आगाऊचे त्या संकल्पनेता काळाची वाट न पहाता, यांधून व रुद्ध स्थितीत जाखडणे होय. हे त्यांना विलकूल मानवणारे नव्हते.

या तुलनेने इतर धर्म व संस्कृतीत फरक आहे. तेव्हा आपण पाहिलेल्या दोन उदाहरणाकडे पुढी एकदा वळून पाहू.

### एकांगी, असंतुलित भौतिक प्रगती :-

जगात आज फक्त आर्थिक उन्नतीचा विचार शहाणपणाचा मानला जातो. त्याकरिता उद्योगपदे, यंत्रे, इंडस्ट्री, उत्पादन, व्यापार ह्या विषयामध्ये जीवघेणी स्पर्धा व दुसऱ्या कोणात्या विषयांशी संतुलन न ठेवता 'प्रगतीच्या सतत उंचावणाऱ्या जीवघेण्या आकंड्यांची ध्येये मांडली जात आहेत.

त्यावर Mr. J.M. Mukherjee हे एक योगी अरविंदांच्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी, काय म्हणतात ते पाहूया.

"Accordingly, Land is misused and devastated, non-renewable resources like petroleum and minerals squandered and depleted, ecology disrupted and Nature's capacity for regenerating renewable resources undermined. Technology, transport and trade are disoriented and unnecessarily proliferated. Economic processes themselves create and augment poverty and inequality.

Economics has to be reoriented to be 'natural' i.e. reasonable and in tune with Nature."

पुढे महायोगी अरविंद काय भाष्य करतात ते वयुया.

"The present industrial, commercial, economic age is characterised as Vitalistic and 'economic barbarism.'

Therefore, in a commercial age with its ideal, Vulgar and barbarous, of success, vitalistic satisfaction, productiveness and possession, the Soul of man may linger a while for certain gains and experiences, but cannot permanently rest. If it persisted too long, Life would become clogged and perish of its own plethora or burst in its straining to a gross expansion. Like the too massive "Titan" it will collapse by its own mass, "mole ruet Sua."

**कृत्रिम गरजा :-**

तेव्हा 'Global Warming' हा Green House Effect च्या पारिणामाला जवाबदार असणारी ही 'औद्योगिक भोगवादी संस्कृती' एका 'Doom's Day' म्हणजे विश्वाच्या प्रलयाकडे ढकलून देणारी व समाजाला 'artificially created wants' म्हणजे 'कृत्रिम व अनैसर्गिक गरजा निर्माण करून त्याच्या पूर्ततकडे नेणारी ही आत्मघाती वृथदीची दिशा, एका महाभयंकर मानवी जीवन व इतर जीवन संपुष्टात आणणाऱ्या, महाकाळाकडे ओढत नेत आहे. त्यामुळेच 'लोवल वॉर्मिंग' ला अणुवांश, इराक्रमधील पेट्रोल संवर्धीची युध्दे, S.E.Z. सारख्या सुपीक

जमिनी खाणारी इंडस्ट्री, वात्कोच्या अॅल्युमिनीयमची स्वस्त लूट हांचा हातभार आहे. हांतील संवंध व नाती औलखावयाला लागतील.

**राक्षसी भोगवादी संस्कृति :-**

तसेच मोनिजिर सिंग पांढरे व त्याचा नोकर सुरौदर व त्यांच्या पाठीशी उभे रहणारे पोलिस, राजकीय पुढारी व त्यांचा लभ्यांशांना उठवणारे परदेशीय रुण हे काही केवळ मानव संस्कृतीची हिंख व किळसवाणी पश्चूल्य स्वरूपे नसून ती सुध्या हा "Economic Progress" व "Materialistic" भोगवादी संस्कृतीचे 'आदर्श पुतळे' (Role Model) आहेत हे लक्षात घ्यावयाला हवे.

मानवी मनाच्या 'पुरुषोत्तम, परिपूर्ण मानव', 'Divine Consciousness' ह्या दिशेला जाणाऱ्या नैसर्गिक उल्लत मार्गाला, उलट मार्गाकडे परतवणाऱ्या राक्षसी भौतिकवादाचीच उदाहरणे आहेत.

आता ह्या उलट्या प्रवाहाला वेदिक संस्कृतीत काय उतारे आहेत ते आपण सविस्तर पुढच्या अंकात पाहूया.

**यशवंत साने**

सोनल अपार्टमेंट, सारस्वत बैंकजवळ,  
अस्थारी लेन, ठाणे - ४०० ६०१.  
Tel.: 2536 84 50 Email : yrsane@eth.net

## याला जीवन ऐसे नाव

ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या निवंध स्पर्धेतील एक पारितोषिक प्राप्त निवंध येथे देत आहोत. सकारात्मक दृष्टी हे या लेखाचे वैशिष्ट्य आहे.

“दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव  
जगताचे हे सुरेख अंगण खेळ खेळू या सारे आपण  
रंक आणखी राव  
माळ यशाची हासत घालू  
हासत हासत तसेच झेलू पराभवाचे घाव.”

कवीने या काव्यात माणसाच्या जीवनाचे यथार्थ वर्णन केले आहे. जगताच्या अंगणात कधी यशाची माळ गळवात पडते तर कधी पराभव पत्करावा लागतो. तो हासत स्थिकारला पाहिजे. हा सर्व अर्थ कळायला माणूस सज्जान असावा लागतो. त्याचे वालपण खेळण्यात गेलेले असते, लहानपणी तो पूर्णपणे परावर्लंबी असतो. आईवडील त्याचे संगोपन करून सुसंस्काराचे शिष्यण करून त्याला मोठा करतात. लहानपणी घास भरवण्यापासून बोट फून शाळेत जाईपर्यंत तो दुसऱ्यावर अवलंबून असतो. त्यानंतर त्याला शिक्षक मार्गदर्शन करतात. चांगले मुविचारी मुविच्या शिक्षक लाभते तर अर्थातच माणसाच्या जीवनाला योग्य दिशा मिळते. विद्यार्थी आपल्या कुवतीप्रमाणे शिकत असतो. चांगले विचार आचार संस्कार यातून जीवनाचे शिल्प घडत असते. पुढे महाविद्यालयात त्याचा त्याला मार्ग शोधावा लागतो. ज्या विषयात गोडी, आवड असेल तसा शिक्षणक्रम निवडावा लागतो. वाचन श्रवण यांच्याव्वारे तो जीवनात मिळालेल्या अनुभवातून चिंतन करण्याचे सामर्थ्य मिळवतो.

जसे मनात विचार असतात तसा माणूस घडतो. म्हणून लहानपणापासून चांगली संगत असावी लागते.

जगत तीन गोटी दुर्लभ असतात- एक ‘मनुष्य जन्म’, दुसरे ‘संतांची संगत’ तिसरे ‘उत्तम मोक्षपद’ लाभण. मनुष्य जन्म लाभणे हे भाष्याचे लक्षण आहे. हा जन्मात आपण खूप चांगल्या गोटी करू शकतो. मनुष्य नसता तर हे जग जंगलामय झाले असते, उंच इमारती, मोठे रस्ते, सुंदर व्याग, वाहने, शाळा, महाविद्यालये, बँका इत्यादी अनेक गोटी ही माणसाची निर्मिती आहे. आज कॉम्प्युटर, मोबाईल, टेलिफोन अशा अनेक साधनांनी जगाशी संपर्क होऊ लागला आहे. आपल्या घरातून मिक्सर, ग्राइंडर, ओव्हन, वॉशिंग मशीन, कुकर अशी अनेक उपकरणे माणसाच्या सेवेले हजर आहेत. ह्यामुळे वेळ वाचून कष्ट कमी य सुखागासी होऊ लागली. ही भूमी माणसाच्या कर्तुत्याला कमी पडली म्हणून कि काय विमाने, क्षेपणाक्षे आकाशात भराच्या मारतात. माणूस चंद्रावरही पोहोचला. अनेक ग्रहांचे शोध लागले. माणूस हे जगातील सर्व प्राप्यामध्ये सौदर्य आहे.

माणसाने कुठे जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नाही पण पराक्रम करण्याचे सामर्थ्य मात्र आहे. चांगल्या श्रीमंत कुळात जन्म, सुशिक्षित आईवडिल लाभण, निरोगी शरीर, बुधिमत्ता, घरात चांगली सहचारिणी, चांगली संतती, दीर्घायुष्य हा सर्व भाष्याच्या गोटी आहेत. त्या सर्वांनाच लाभतात असे नाही. कुणी कष्ट न करता आरामात गादीवर लोळत सुखाने जगतात अंद्यारीतून मिरवतात तर कुणी आयुष्यभर पायी रखडत चालत रहतात. पोटात अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा नाही अशीही अवस्था असते, तरीही जिदीने जगणारे असतात. हुऱ्हाची तमा न करता जीवनाला

सामोरे जाऊन आपले उदीष साध्य करतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पंतप्रधान शास्त्री, मंत्री सुशिलकुमार शिंदे, बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन, लेखक विश्वास पाटील, कवि महानोर, दया पवार असे अनेकजण अक्षराः जीवनाशी संर्घं करून तात मानेने उभे गाहिले. त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य घडले. काही व्यक्ती या ध्येयाने झापाटलेल्या असतात. गायक भीमसेन जोशी गायिका लता, आशा ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची गायनसेवा करून समाजाता मदतीचा हात दिला व जीवन सफल केले.

माणूस ध्येयशून्य असेल तर भरकटल्याप्रमाणे वागतो उदास जीवन जगतो. जीवन ही मौल्यवान देणगी आहे ती अशी फोलपटाप्रमाणे उडवून देष्यासारखी नाही आयुष्य क्षणाक्षणाने संपत असते. गेला क्षण परत येत नाही. तरी वर्तमानात जेवढे चांगले करता येईल तेवढे करावे. माणसाला समाजात मिसळण्यासाठी सुस्वभावाची गरज असते. मदत करण्याची वृत्ती असावी लागते. विवेक विचाराची जोड लागते.

"जीवनाची गाडी थोडी विचाराने हाक रे.

वाट खाचखाळण्याची नको डोळे झाक रे."

संकटे ही सांगून येत नसतात अकाली आलेले पूर, भूकंप, अतिवृष्टी, बीज कोसळणे, इमारती पडणे, गाड्यांचे अपघात अशा अनेक संकटाना सामोरे जावे लागते. काही वेळा जवळच्या माणसांचे मृत्यू पहावे लागतात, होत्याचे नव्हते होते अशा वेळी जो सावधणे वागतो, धैर्य दाखवतो तो जगण्यास लायक ठरतो.

दुःख ही काही वेळा माणसाच्या अविचारीपणामुळे येतात. गाडी पकडण्यासाठी उशीरा स्टेशनवर जाणे, रस्ता चुकीने ओलांडणे, घरातला सिलेंडर नीट घंद न करणे, गिडार नीट न वापरणे, डॉक्टरकडे वेळेवर न जाणे अशा हलगर्जीपणामुळे दुःख येतात. घरात किंतीही

मुख असले तरीही असमाधान चिडखोर स्वभाव व्यसनाधीन होणे. मुलांवर घरच्या माणसांवर रागावणे ह्यामुळे घरात शांतता लाभत नाही व जीवनाचा तोल विघडतो. मनमिळाऊ स्वभाव, खेळमेळीने रहाणे असे सर्वांना जमतेच असे नाही.

आजच्या समाजात चंगलवाद फार दिसून येतो. गरजाही वाढल्या, तरुण छानदोकी फॅशनच्या आहारी गेलेले दिसतात. त्यामुळे खर्चिंक वृत्ती दिसते. पैसा मिळवण्यासाठी सर्वजण धावत असतात पण पैसा समाधान देतो असे नाही. शेवटी कुठेतरी आवर घालावा लागतो. घरातील स्थिरशक्तिं असल्यामुळे नोकरीसाठी बाहेर पडतात. मुलांना पाळणार आणि वृद्धांना वृद्धाश्रम अशी अवस्था. कसे प्रेम वाटणार? सर्वच स्फक्षणा जाणवतो. घरात ताणतणाव निर्माण होतात. मुल टी.बी. समोर वसलेली दिसतात. "जगी सर्व सुखी असा कोण आहे" असे रामदासस्वामी म्हणतात. "रात्रिदिन आम्हा युध्याचा प्रसंग" असे तुकाराम सांगून गेले. हे त्यांचे बोल आज खेरे ठरले आहेत.

ह्या सर्वांवर उपाय शहाणपणा अंगी असणे जरूर आहे. विवेकाने विचाराने वागले तर सर्व समस्या सुटतील. एका कवीने म्हटले आहे,

"झटकून टाक जीवा दुबळेणा मनाचा"

फुलाला पहा सभोवती आनंद जीवनाचा"

फुलाला कुठे माहित असते उद्या आपले निर्माल्य होणार आहे? ते जेवढा काळ फुललेले असते त्या काळात सुंगंध देऊन जाते. तसे माणसाने जगावे.

"आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा

अव्हेर काय करीसी अनमोल जीवनाचा"

खरच किंती सुंदर शब्दात कवीने हे वर्णन केले

आहे. वा. भ. बोरकर म्हणतात,

“खुशाल गळता गळा फुलांनो, हसत सरा  
माझीया क्षणानो,

बघ क्षणांच्या पानगळीत मी अक्षय क्षण जपले,  
द्वृढूक आणखी एक आणखी एक पान गळले.”

ज्याने समाजासाठी घरातील माणसासाठी थोडा  
वेळ दिला इीज सोसली. याला जीवन म्हणावे. जन्मापासून  
मृत्युर्धैत चालणारा हा प्रवास (जीवनाशमाणे) पाण्याच्या  
प्रवाहाप्रमाणे वाहणारा आहे तो आनंदाने जगण्यातच मौज  
आहे. माणसाने आशावादी असावे, कसं जगायच ते  
आपणच ठरवा येत ‘कण्हत कण्हत की हसत हसत’.

जीवन हे आनंदाचे झाड हवं, नेहमी वहरलेले  
टवटवीत. आपल्या जीवनाकडे पाहताना लोकांना व  
आपल्याला आनंद उधकून देणारे. खीचे सौंदर्य, निसर्गाची  
रमणीयता झान्याची झुळझुळ, वाचनातील विचार,  
चित्रकलेतील नर्तनातील कौशल्य ही पहायला वेळ असावा  
तरच जीवनाचा आनंद घेता येतो.

जीवन ही सुवर्णसंघी आहे.

पदा मेहंदळे

ज्येष्ठ नागरिक

ठाणे

दि  
शा  
नियमित  
वाचा.

आपली  
मते  
जाणून  
घेण्यास  
आम्ही  
उत्सुक  
आहोत.

## थीडक्यात यण महत्त्वाचे

पुराणात ग्रंथ एकूण अठरा, सगुण  
अवतारांच्या महात्म्यावरोबर पुराणे वाडली  
विष्णुचे दहा अवतार कथा, शिवाच्या तीलांचा  
प्रभाव पुराणानी लोकप्रिय केल्या. त्यांची नावे  
अशी १. ब्रह्म, २. पक्ष, ३. विष्णु, ४. शिव, ५.  
भागवत, ६. नारद, ७. मार्केडेय, ८. अग्नि, ९.  
भविष्य, १०. ब्रह्मवैर्त, ११. लिंग, १२.  
वराह, १३. स्कंद, १४. वामन, १५. कूर्म, १६.  
मत्स्य, १७. गरुड, १८. ब्रह्माण्ड. पुराण श्रवण  
रावापासून रंकार्पर्यंत नित्याच्या धार्मिक विधि  
प्राचीन राजे, वंशावळी, काळगणना, सृष्टी  
निर्मिती, भगवंताचे विविध अवतार, त्यांचे कार्य,  
प्रलय, भूगोल, खगोल, यांचे विस्तृत वर्णन  
पुराणातून आले आहे.

भारतीय धर्म, संस्कृती, मोक्ष साधन,  
यांच्या विकासात पुराणांचे मोठे साहृ झाले.  
सकाम व्रते ऐहीक अभिवृद्धीची लालसा  
पुराणमुळे झाली, अवैदिकांच्या लाटेखाली  
हिंदुधर्म खिळखिळा होण्यापासून पुराणमुळे  
वाचला. वेदातील विचार, कर्म, उपासना,  
इत्यादी लोकाभिमुख केली. उपनिषदातील सत्य  
ज्ञान अनंत परब्रह्म पुराणातून सगुण सालंकृत  
पतितपावन अशा रूपात उभे राहिले. वर्ण-  
वाहांना पुराणा नी भाक्तीच्या साधनेत आणले,  
पुराणा नी - प्रवृत्ती, निवृत्ती, यती, ब्रह्मचारी,  
गृहस्थ, वानप्रस्थ, खी, शूद्र, संकर जाती व  
त्रैवर्णिक या सर्वांना उपयुक्त धर्म सांगितले.

## चित्रपावली

## कलाश्यापकही, उत्तिष्ठत, जागत..

चित्रकला विषयाचे महत्त्व अनन्यसापारण आहे. त्या दृष्टीने दिशाने ही लेखमाला प्रसिद्ध केली. लेखमालेतील हा शेवटचा लेख - संपादक

कलाशिक्षक केवळ शाळेची सजावट करीत नाही तर तो मुलांची मने फुलवतो, सजवतो शालेय चित्रकला शिक्षणाचा हेतू मुलांना चित्रकार बनवणे हा नसून त्यांना रसिक बनवणे हा आहे. आणि हे काम कलाशिक्षकांचे आहे. पण दुदीवाने आज कलाशिक्षक पाठ्या टाकण्याचे काम करताना दिसतात. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

आज शालेय स्तरावर कला या विषयाची गळचेपी होत आहे. हे विषयातक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात सर्वच कलांना विरोधतः चित्रकलेला एक महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यामुळे कलावंताच्या हस्तस्पृशाने, सामग्र्याने विघ्यंसक वृत्तीला आढा घालता येईल. विघ्यंसक सामग्र्यापिका रचनात्मक सामर्थ्य निश्चितच आजच्या जगात हवे आहे. या दृष्टीने चित्रकलेचे शिक्षणात महत्त्वाचे स्थान आहे. कलेतून विविध विषयांचे ज्ञान मुलांना सहजतेने होते. सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांची जोपसना करण्यासही हा विषय पोषक आहे. यातूनच मुलांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. पण आज शालेय जीवनात चित्रकला विषयाचे स्थान व महत्त्व किंती आहे? वहुसंख्य पालक, समाज, संस्थाप्रमुख, संस्थाचालक यांचे मत असे दिसते की, चित्रकलेचा काय उपयोग? आमच्या मुलांना चित्रकार कारवाचे नाही. हा वेळकाढू विषयच मुलात नको. (मुळीत मात्र मुलांना अडकवायला या विषयाचे स्त्वास हवेत. फंड जमा करण्यासाठी चित्रकलेच्या स्पर्धा हव्यात.) आज चित्रकला आणि चित्रकला विषय दुर्लक्षित होत चालला आहे. शालेय जीवनातून कला विषय उचलला गेला की वाकी राहील शून्य. कला शिक्षक केवळ शाळेची

सजावट करीत नाही तर तो मुलांची मने फुलवतो, सजवतो.

कलाशिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपला विषय शाळेत टिकावा यासाठी आश्रित राहिले पाहिजे. केवळ पाठ्या टाकून हे कार्य साध्य होणार नाही. कदाचित काही वंधु-भगिनीना याचा राग येईल आणि ते स्वाभाविक आहे. पण मला आलेल्या काही अनुभव वर्ण मी हे मत मांडात आहे. अनुभव असे - मुंईच्या एका प्रतिष्ठित शाळेची एक विद्यार्थिनी मे महिन्याच्या सुट्रीत आजीकडे राहायला आली होती. तिच्या आजीच्या सांगण्यावरून आमच्या शाळेत सुरु असलेल्या छंद वर्गाच तिला प्रवेश दिला. एक दिवस संकल्पचित्रावाबत चर्चा चालू असताना ती पटकन महणाली, मला नाही माहीत संकल्पचित्र म्हणजे काय? मला आश्चर्य वाटले. ती इयना आठवीत होती. म्हणजे खरे तर तिला माहीत असायला हवे होते. मी तिला म्हटले तुझी शाळेची वही उद्या घेऊन ये. कारण तिला चित्रकलेत ए 'श्रेणी होती. दुसऱ्या दिवशी तिची वही म्हणजे कॉपी वुकच होते. डाव्या पानावरचे रंगीत छापील चित्र पाहायचे व उजव्या पानावर जसेच्या तसे काढून रंगवायचे.

दुसरा किस्सा असा की, आपण मुलांच्या वार्षिक कामाचे प्रदर्शन भरवतो. त्यातून मुलांना प्रोत्साहन मिळते. वेगळा अनुभव मिळतो. प्रदर्शनावरून विषय नियाला तेव्हा एका कलाशिक्षकाने चक्र हात झटकले. 'कोण करतो ही मगजमारी?' आम्ही नाही करीत कधी प्रदर्शन.' हे ऐकून आश्चर्यच वाटले. मनात आले की आपल्या विषयावाबत शिक्षकच एकदा उदासीन तर इतरांनी काय करावे? तेव्हा

बंधु-भगिनीनो, एक कलकलीची विनंती आपल्या एका भगिनीकडून, आपल्या विषयाचे महत्त्व सर्व स्तरावर पटवून द्या.

कला हा विषय कार्यानुभवांतर्गत न ठेवता 'स्वतंत्र' हवा अशी आण्ही मागणी हवी. कारण कार्यानुभव हे मार्गदर्शन कौशल्य (guided skill) तर चित्रकला म्हणजे मुक्ताविष्कार (free expression) दुसरे असे की शालेय चित्रकला शिक्षणाचा हेतू मुलांना चित्रकार बनवणे हा नसून त्यांना रसिक बनवणे हा आहे. खेरे तर आपण जे मांडतो, रचतो, निर्माण करतो ते सौंदर्य आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाली तर विषय ठिकाणी सौंदर्य सुसंवाद घडेल. या मुलांच्या मनाची सजावट चित्रकला विषय करतो आणि एकदा मने सजली की मग प्रयोगवीतल्या, भूगोलातल्या आकृत्या नेटक्या येतात. प्रत्येक वस्तूतील सौंदर्य टिप्पण्यास मन सज होते. यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडतो. व जीवनातला खरा आनंद लुटता येतो.

विषयक स्त्रीत आपणांचा व्यक्तींचा आरेखनाशी संबंध येतो. डॉक्टर, इंजिनीअर या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही आकृत्या काढाव्या लागतात. त्या नेटक्या याव्यात यासाठीची जोपासना शालेय स्तरावरच व्हायला हवी. त्यासाठी चित्रकला हा विषय सर्व इयतांसाठी अनिवार्य हवा अशी आग्रही मागणी आपण सर्वांनी करू या.

कला शिक्षक हा 'अध्यापक' असावा. म्हणजे यातील प्रत्येक अक्षराचा विचार केला तर 'अ' म्हणजे स्वतः 'अध्ययनशील' असावा. कारण जगत नवनवीन विचार प्रवाह येत असतात. त्याचे अध्ययन करून ते अध्यापनात आणले पाहिजेत. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रवाहांची ओळख करून दिली पाहिज. 'ध्या' म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताचा 'ध्यास' असणारा हवा. मी मुलांना काय देऊ शकेन? त्यांच्यातला माणूस कसा घडवू शकेन? त्यांच्यातील

सौंदर्याभिलिक्षी करी वाढवू शकेन? कारण त्यामुळे ती मुले विधातक वृत्तीकडून विधायक कार्याक्रिडे वळतील. तसेच 'प' म्हणजे 'परोपकारी' वृत्तीचा असावा. 'क' म्हणजे 'कर्तव्यनष्टि' असावा. आपण जे काम करणार त्याची कल्कल हवी. 'पागता येत नाही भीक तर मास्तकी शीक' असा नको. देताना तो कर्णसारखा उदार. हातचे काही राखून ठेवणारा नको.

तेव्हा कलाध्यापक मित्र-मैत्रीनो, माझ्यावर न रागवता वर महात्म्याप्रमाणे आपल्या विषयासाठी झागडूया. डॉ. एड. झालेल्या शिक्षकाने चित्रकला विषय शिक्षणापेक्षा ऐ. टी. डी. झालेल्या शिक्षकाची नेमणूक व्हाची, यासाठी पाठपुरावा करू या. जेणेकरून आपल्याच वांधवांना काम मिळेले. कला हा विषय प्रशिक्षित शिक्षकानेच शिकवावा अशीही मागणी करू या. म्हणून म्हणते, 'उत्तिष्ठत जाग्रत'.

**सौ. मंजिरी माधव दांडेकर**

मधु-मिलिंद विलिंग, घंटाळी रोड,

नौपाडा, ठाणे - ४०० ६०३७

दूरध्वनी: २५४१४५३९

manjirimadhav@yahoo.com

## विद्या प्रसारक मंडळ, ठाणे

### उपक्रम

- १) भावे राष्ट्रीय व्याख्यानमाला
- २) दिशा व्यासपीठ
- ३) डॉ. वा. ना. वेडेकर स्मृती व्याख्यान
- ४) विद्या प्रसारक मंडळ - वर्धांपन दिन
- ५) नाराळीपौर्णिमा - संस्कृत दिन
- ६) ५ सप्टेंबर - दीक्षांत समारंभ

## गीताई

गीता समजावून घेण्यास उपयोगी ठरतील अशा ग्रंथांचे परिचय दिशातून आम्ही करून देतो. श्रीमती आशा भिडे यांच्याप्रमाणे अन्य कोणाला असे परिचय करून पाठवावयाचे असतील तर अवश्य पाठवावे. - संपादक.

परंधाम प्रकाशन, पवनार, पृष्ठे १०८ किमत - ५०  
पैसे (वर्धा) महाराष्ट्र

जानेवारी ७४ ची 'गीताई' ची आवृत्ती माझ्याजवळ आहे. ती ५७ वी आवृत्ती आहे. त्याच्या प्रती २५००० होत्या.

गीताप्रवचने १९३२ साली धुळ्याच्या जेलमधे विनोबाजीनी दिली. साने गुरुजीनी ती त्यावेळी लिहून घेतली. त्यानंतर त्याचे पुस्तक निवाले असणार. 'गीताई' 'गीताप्रवचने' नंतर की आधी लिहिली गेली याचा कुठे खुलासा नाही. पण आगेमागे लिहिली गेली असणार साधारण त्याच सुमाराला.

'गीताई' हे गीता ग्रंथाहूनही लहानसे पुस्तक म्हणण्यापेक्षा पुस्तिका आहे. यात गीतेचे संस्कृत श्लोक नाहीत. अर्थाती नाही. कारण 'गीताई' हाच गीतेच्या संस्कृत श्लोकांचा मराठी समश्लोकी अनुवाद आहे. गीतेचा भावार्थ समजेल अशा रीतीने अतिशय सोप्या व सुलभ मराठीत हा अनुवाद केलेला आहे.

विनोबा म्हणजे 'गीताई' असे निदान मराठी भाषिकांसाठी समीकरण आहे। गीतेचा समश्लोकी समच्छंदी मराठी पद्यानुवाद म्हणजे 'गीताई'!

गीताईच्या खोल अध्ययनासाठी मार्गदर्शक साम्यवोग दीपिका म्हणजे हे ग्रंथ-व्रय-

१) गीता प्रवचने

२) स्थितप्रश्न दर्शन - गीतेची आदर्शमूर्ती! प्राथंनेत नित्य म्हटल्या जाणाच्या अठा श्लोकांवर मूलगामी

विवेचना ग्रंथकर्त्त्याच्या जीवन दर्शनाचा गाभा या ग्रंथात आढळेल.

३) गीताई चितनिका - गीताई, गीताध्यायसंगती आणि १०८ साम्यसूत्रे यात आहेत. अभ्यासकांचे गीताईचे चितन चितनिके शिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. (हे सर्व ग्रंथ वरील पत्यावर उपलब्ध होऊ शकतील.)

गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता

पडता रडता घेई उचलूनि कडेवरी ॥ विनोबा

मुखपृष्ठाच्या मागे व मलपृष्ठाच्या मागे 'गीताई' ची अधिकरणमाला दिली आहे. यात सात कडवी आहेत. संपूर्ण गीतासार त्यात आलेले आहे.

मुरुवातीला 'गीताईचे ध्यान' आहे ते असे

भक्ताते प्रतिबोधिलीस समरी

नारायणे श्रीवरें

मुक्ते। संग्राधितीस मान्य मुनिने

वेदान्त - विद्याकरें।

मातो। षष्ठ्यधिकारिणी सतशती

अष्टादशाच्याविनी

तूते मी अनुसंधितो निशिदिनी

गीते! भयद्वेषिनी ॥

अनुक्रमणिकेत विनोबाजीनी गीतेच्या अध्यायांना स्वतः दिलेली नावे दिलेली आहेत. गीता प्रवचनामध्येही हीच नावे अनुक्रमणिकेत आहेत. फक्त जरा सविस्तर आहेत इतकेच.

• अध्याय १ ता गीतेच्या पहिल्या श्लोकाचा हा अनुवाद पहा - धृतराष्ट्र महणाला -

त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडुचे आणि आमुचे  
युधार्थ जमले तेव्हां वर्तले काय संजया ॥१.१  
नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे  
राज्ये खोर्गे मिळे काय किंवा काय जागूनि ही ॥१.३२

• अध्याय १५ वा - उर्ध्वमूल मधूस शाख... हा श्लोकाचा हा अनुवाद पहा - श्रीभगवान महणाले -

खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्य बोलिला  
ज्याच्या पानांमधै वेद जाणे तो वेद जाणतो ॥१५.१  
अत्यंत गृह हे शास्त्र निर्मला तुज बोलिलो  
हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्य चि ॥१५.२०

• अध्याय १८ वा - शेवटचा श्लोक 'यत्र योगेश्वर कृष्ण.....

योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ घनुपरं  
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥१८.७८

गीतेची आता बरीच समश्लोकी भाषांतरे झाली आहेत. पण 'गीताई' हा पहिलाच मराठी समश्लोकी अनुवाद असावा, त्यावेळी गीतेइतकीच 'गीताई' ही लोकप्रिय होती. 'गीताप्रवचने' व 'गीताई' तिहून विनोदार्जीनी गीता सर्वसामान्यापर्यंत नेऊन पोचवली.

'गीताई' हे पॉकेट चुक आहे. कुठेही नेता येण्यासारखे. पाहाच एकदा 'गीताई' हातात घेऊन अनुभवून.

### आशा भिडे

बी/१ विजय अपार्टमेंट्स  
'आराधना' टॉकीजजवळ  
ठाणे (प) ४०० ६०२  
दूरध्वनी - २५४१०१४०

### आचार्य विनीवा भावे यांचे मौलिक विचार :

भारतीय गणतंत्रासाठी आपण अशोकाचिन्ह, वोपचिन्ह महणून निवडले आहे. या अशोकचिन्हात अनेक अर्थ दडलेले आहेत. गायी आणि मैऱ्यांचा कल्पांनी रहातात कारण त्यांच्यात धैर्याचा अभाव असतो. मैऱ्यांना आपण अहिंसक म्हणू शकत नाही. त्या नुसत्याच भिन्ना असतात. याउलट सिंह धैर्यवान आहे, जंगलाचा अनभिषिक्त राजा आहे. परंतु आपल्याच प्रजाजनांची शिकार करून त्याचा दारारा निर्माण झाला आहे. सिंह धीट परंतु आक्रमक आहे. आक्रमक असल्याने तो एकटा पडतो.

अशोकाने अशा एकट्या रहाणान्या चार सिंहांना एकत्र आणले आणि एका नव्याच सिंहाला अस्तित्व दिले. जो शूर तर आहेच पण त्यावरोबरच प्रेमाच्या वंधनांने इतरांवरोबर वांधला गेला आहे. मैऱ्यांचा कल्पात रहातात पण त्यांच्यात धैर्याचा अभाव आहे. सिंहाकडे धैर्य आहे परंतु दुसऱ्यांसाठी प्रेम नाही. जेथे धैर्य आणि प्रेम एकत्र वास करतात, तेथे अहिंसा वास्तव्यास येते आणि अहिंसेची ताकद याच धैर्य आणि प्रेमाच्या युतीत असते.

अशोकचिन्हातील चार सिंह, योधा अशोकाचे सम्भारी अशोकामधे झालेले परिवर्तन दर्शवतात.

प्रत्येक भारतीयाकडे सिंहासारखे धैर्य असावे, परंतु त्याने सिंहासारखे स्वतंत्र न रहाता, एकोप्याने रहावे असे आम्हास वाटते. हीच खारी क्रांती आहे आणि हीच क्रांती ग्रामदान चलवलीत प्रतीत होते.

अनुवाद :

शुभांगी भावे  
विद्या गायकवाड  
तृतीय वर्ष विधी महाविद्यालय, ठाणे.

## ग्रंथपरिचय

### कालनिश्चयनासाठी उपयुक्त ठरणागु महत्वाचा संदर्भ ग्रंथ

श्री. श्री.ल. टिळक व प्रा. सोनाली पेडणेकर यांनी संकलित केलेला संदर्भ ग्रंथाचा परिचय येथे देत आहेत.

- संपादक

संदर्भाची साधने तयार करताना संपादन व संकलन यांना अतिशय महत्व असते. संपादित अथवा संकलित साहित्याच्या आधाराने झालेल्या अशा प्रकारच्या संदर्भ साहित्याच्या, संदर्भ ग्रंथांच्या मदतीशियाय कोणत्याही झानशाखेतील संशोधन व संशोधनाधिष्ठित वाढ होत राहणे, केवळ अशक्य असते. स्वाभाविकच, संशोधन अधिकाधिक उपयुक्त व्हावयाचे असेल, समृद्ध व्हावयाचे असेल तर उत्कृष्ट आणि कल्पक पद्धतीने संपादित, संकलित करण्यात आलेली संदर्भ साधने उपलब्ध असावी लागतात.

संशोधनाचे असेच एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे कालनिश्चयन हे होय! अनेक प्रकारच्या घटना, ऐतिहासिक दस्तऐवज व साधनसामग्रीच्या काळाची निश्चिती करणे हे केवळ इतिहासकारांनाच नाही तर मानवीक्येतील सर्वच शाखांना आव्हान ठरत आलेले आहे. तिथी वरोवर आहे तर तारीख जुळत नाही. तारीख आहे पण वर्ष किंवा वार यांच्यात गळुत आहे. अशा टप्पांपर्यंत येऊन संशोधनाचे काम अर्धवट सोडावे लागते किंवा रथडते अशी असंघ उदाहरणे इतिहासकारांच्या चरित्र आत्मचरित्रांचे वाचन करताना सापडतात. शिवाय कालगणनेच्या पद्धतीही पुढकल असल्याने कालगणनाविषयक संदर्भही वारंवार पडताळून पाहावे लागतात. अरी पडताळणी करण्यासाठी काळाचा निर्देश करणाऱ्या विविध साधनांची उपलब्धता महत्वाची ठरते. अशा सारण्या स्वतंत्रपणे उपलब्ध असण्यापेक्षा एकत्रित असतील तर कालनिश्चयन अधिक अचूक ठरते.

येथे स्वाभाविकपणे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे किती वर्षांच्या आणि किती कालमान पद्धतीच्या सारणी एकत्रित करता येणार आहेत. संगणक वापरामुळे हा प्रश्न सोपा झालेला असला, तरी कालमापन पद्धतीतील विविधता, त्वांची संख्या, काळाच्या ओघात तुम झालेल्या पद्धती या सर्व प्रश्नामुळे कालनिश्चयन अववड होऊन वसते. याचे कारण मूळ संशोधनाचा विषय वाजूला ठेवून या तांत्रिक तपशीलांच्या शोधासाठी वराच वेळ दवडावा लागतो. यावर अशा कालगणना सारणीचे एकत्रिकरण केलेले स्वरूप हे संशोधकाच्या दृष्टीने सोयीचे ठरते.

#### पञ्चकाल रूपलिपी

या पार्श्वभूमीवर, पंचकाल (पञ्चकाल) रूपलिपी हा अतिशय उपयुक्त व महत्वपूर्ण ग्रंथ संशोधकांना उपलब्ध झाला आहे. दोन वा त्यापेक्षा अधिक कालगणना पद्धतीतील एका दिवसाची सर्व माहिती देणाऱ्या सारणीला कालनिश्चयनाच्या परिभाषेत जंत्री हा शब्द आहे. महाराष्ट्रात मोडक जंत्री, खोरे जंत्री, पारवाड जंत्री इ. प्रमुख जंत्री उपलब्ध असणारी ग्रंथालये, अल्प प्रमाणात का होईनान आहेत, काळाच्या ओघात झालेल्या वापरावरून या जंत्रीमधील नुटी व मर्यादा सप्त होत गेल्या. या मर्यादावरोवरच पुनर्मुद्रणाच्या अभावी या जंत्रीची उपलब्धताही विरळच होत गेली. त्या दुर्मिळ होत गेल्या.

उपलब्ध दुर्मिळ सारणीमध्ये नसलेला किंवा समाविष्ट न झालेला कालखंड व त्वा कालखंडातील कालनिश्चयन हाही प्रश्नच आहे. या वार्तोचा विचार करताना

ज्येष्ठ अभ्यासक श्री. ल. टिळक व प्रा. सोनाली पेडणेकर यांनी पुढील कालखंडातील पाच कालगणना पद्धतीचा समावेश असणारी तुलनात्मक सारणी, (लिपी) तयार करून प्रकाशित केली. त्यांच्या या कामामुळे संशोधकांची मोठी सोय होणार असल्याने संदर्भ साहित्यातील ही महत्वाची भर ठरणार आहे.

या रूपलिपीत संकलक द्वायांनी लक्षात घेतलेले कालखंड व कालगणना पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

१. विक्रमसंवत (१९३५ ते २०६२)
२. शालिवाहन शक (१८०१ ते १९२७)
३. शिवाज्याभिषेक शक (२०५ ते ३३२)
४. द्विस्ती शक (१८७९ ते २००६)
५. हिजरी शक (१२९६ ते १४२६)

म्हणजेच या रूपलिपीत वर्षांच्या कालासंदर्भात पडताळणी करता येईल अशा सारणी आहेत. या वर्षांची वेरीज वजावाकी करता तिथी वा दिनांक निश्चित करण्यासंबंधी माहिती प्रास्तविक भागात आलेली आहे. या संदर्भातील गणितांमध्ये अधिकमास, मासक्षय, तिथीची वृद्धी किंवा क्षय अशा अनेक बाबी असतात. त्यांचे स्पष्टीकरण दिलेले असल्याने सारणीचा उपयोग मुलभ झालेला आहे. पु. १४ ते १६ या भागात देण्यात आलेली माहिती अभ्यासक आणि संशोधकांकरिता फार महत्वाची आहे.

विष्णात पंचांगकर्ते डॉ. वि. वा. सातपूरकर यांची प्रस्तावना या ग्रंथात लाभली आहे. पृ. ४ ते ३२ या भागातील माहिती मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा संदर्भ ग्रंथ पाहताना येऊ शकेल अशी भाषेची संभाव्य अडचण दूर झालेली आहे. भारतीयच नव्हे तर जागतिक स्तरावर संशोधन करणारे

संशोधक, अभ्यासक, लेखक, पंचांगकर्ते, ग्रंथपाल, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरेल असा हा ग्रंथ आहे.

डॉ. सातपूरकरांच्या प्रस्तावनेत एफिमिरीज उद्देश्य केला आहे. व एफिमिरीज पेक्षा ही रूपलिपी उपयुक्त असल्याचे नमूद केले आहे. प्रास्ताविकाल दिलेली संवत्सरांच्या नावांची यादी, वेदांमध्ये सूर्यसिद्धान्तकारांनी दिलेली व उपनिषदात दिलेली या दोन्ही कालमापन, पद्धतीची माहिती इ. मजकूर उपयोगी ठरणारा झाला आहे. या महत्वपूर्ण संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन मुलुंडच्या शील, प्रकाशनाने केले आहे. संकलकद्वायांची ओळखव्हाही वेणुनाच्या दुमडलेल्या भागावर आहे.

पश्चात रूपलिपी

संकलन :-

श्री. ल. टिळक व प्रा. सोनाली पेडणेकर

मुंबई, शील प्रकाशन, २००५,

पृ. ३०, २६२ मूल्य रु. ४००/-फक्त

प्रा. मोहन पाठक, ठाणे



## मनातील हाव

माणसाला मुख्याचा शोध करी लागलाच नाही, कारण त्याचं मन हपापलेले असतं, जगभराची मृगजळं त्याला खुणावत राहतात. - संपादक

माणसाच्या मनावर किंती, कोणते तणाव आणि किंती प्रमाणात कार्यरत असतात याची गणिते अतिशय अवघड आहेत. कोणाला कोणत्या गोर्टीचा ताण आणि का येतो हे व्यक्तिसापेक्ष आहे. बाजारात गेल्यानंतर मटणाच्या दुकानात चालणारी कापाकापी लांबून पाऊनहो त्रास होतो तर कोणाला हे दृश्य अजिवात त्रासदायक वाटत नाही. ताणतणावांचे प्रमाण, त्यातील कारणे यामध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात येणे, या ताणतणावांचे व्यवस्थापन करणे याची रवतांत्र शास्त्रे विकसित होत आहेत. या विषयांवर अनेक अध्यासपूर्ण ग्रंथही येत आहेत.

मनावर ताण येण्यास लागणारी अशी कारणे असंख्य असली तरी मध्यवर्गांमध्ये माणसाच्या मनावर येणाऱ्या अशा कारणांपैकी प्रमुख अशा दोनतीन कारणांचा विचार येधे करावयाचा आहे. मध्यवर्गांमध्ये माणसाचे एका शब्दात वर्णन करावयाचे झाल्यास 'भीडस्त', किंवा 'पापभीरू' असे करता येईल. त्यामुळे इतर वगपिक्षा 'लोकांचा विचार', या मध्यम वर्गात प्रामुख्याने केला जातो. त्यातून टॅट रेस, दुसऱ्यांशी तुलना वा वरोवरी करणे ही वा तत्सम वैशिष्ट्ये प्रामुख्याने आहेतात. Tim Hindle यांच्या Reducing Stress मध्ये ताणतणावांची व्याख्या 'मानसिक व शारीरिक स्वास्थ्यात बापा निर्माण करणारी अवस्था' अशी दिली आहे.

### तंत्रज्ञानाचा सोस

जीवनातील सर्व क्षेत्रे, घरगुती व कार्यालयांन जीवनपद्धतीत आज तंत्रज्ञानाच्या अतिरेकी सोस असलेला दिसतो व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित झालेलो हजारो

उपकरणे वापरणे हे सोशल स्टेटसचे मोजमाप होऊ पहात आहे, किंवूना विजेचा वा इलेक्ट्रॉनिक्सचा वापर म्हणजेच प्रगती असा प्रगतीचा चुकीचा अर्थ रुढ होऊ पहात आहे. पाथात जगातील 'वापरा आणि फेका' ही जीवनपद्धती आपल्याला अनेकानेक कारणांनी परवडणारी नसली तरी 'लोक काय म्हणतील' याचा ताण वेऊन आपण नवनव्या वस्तु वेगाने घेत रहातो य तितक्याच वेगाने त्या कालावाहा ठरून फेकूनही देत रहातो. नवीन वस्तू खरेदी करताना त्या नव्या वस्तूशी मिळते जुळते (अँकेण्ट) होण्याचा ताण असतो, मॅनज करा...

अनेकानेक ताण मनावर कार्यरत होत असतात. 'नवे ते हवे' हा सोस कुठपर्यंत? तर मेरेर्यंत! रोज आपलं नवीन तंत्रज्ञान बाजारात येतच आहे.

जगी सर्व मुख्यी असा कोणी नसला तरी जुनी गोष्ट फेकून देताना मुख्याचा जीव दुःखात पडण्याचीच शक्यता अधिक.

अगदी होवल उदाहरण यावयाचे तर मोबाईलचेच येऊया. दिवसागणिक असंख्य कंपन्यांचे मोबाईल्स, हॅण्डसेट्स, बाजारात येत असतात. खेरे तर दोन वर्षांपूर्वी पाच सात हजार खर्चून घेतलेला आपला हॅंडसेट चांगला असतो. व्यवस्थित काम करत असतो. पण "काय यार, याचा आदमच्या काळातलं मांडेल वापरतोयस? फेकून दे. नवीन त्या अमृक तमूक कंपनीचं ये. कारण हलकं आहे. शिवाय कॅमेरा, इंटरनेट..." असा मैत्रीपूर्ण सल्ला दिवसभरात सकाळ-दुपार-संध्याकाळ घरीदारी ऐकावा लागतो. ह्याच येळी एकादा, जाहिरातील मिळतात म्हणून पुरवण्या

काढणारा भांडवलदारी पेपर कोण्या 'तज्ज' डॉकटराचा सळुा असणारा मोबाईल धारकांनो सावधान! मोबाईलसमुळ ब्रेन हिमरेज होतो अशा शीर्षकाचा लेख छापतो. म्हणजे आणखी ताण! लेख वाचून खाली त्या 'तज्ज' डॉकटराचे नाव आपण वाचतो. तेव्हा त्याच्या नावाखाली 'भ्रमणधनी' क्रमांक दिलेला असतो.

याचा अर्थ जुन ते सगळं कवटाक्कून वासायचं असाही नाही, कारण पुढा लोक काय म्हणतील. आपलं सोशल स्टेट्स आणि महत्वाचे म्हणज काळाबोर रहायलाच हवं याचं 'टेंशन' (!) जुन्या टेलिफोनचं, फ्रिजचं, टी.व्ही. मिक्सर अशा उपकणांचं जुन टेलिफोनचं, काय करायचं? 'भंगार में वेच दो' असा सळुा दिला जातो व परंपरावादी मन एकदम भयकंपित होतं. भंगारमध्ये दहा वीस रुपयांत अशा वस्तू टाकायच्या या विचारानं आपण अस्वस्थ होतो. भंगारवात्याच्या दुकानात अशा वस्तू दिसतात तेव्हा भारत हा गरिवांचा कसला, अनावश्यक श्रीमंतीचा माज आलेल्या लोकांचा देश आहे असं वाटायला लागतं.

या जीवनातील स्वास्थ्य गमावून टाकण्यास कारणीभूत असलेल्या तंत्रज्ञानाशिवाय रहायचं तर तेही शक्य होत नाही. "काय बाटेल ते झालं तरी टी. व्ही., फर्निचर घेणार नाही. चट्टिवर वसता येत असेल तर या, नाहीतर नाही आलात तरी चालेल." असं सांगणारे आमचे एक प्राध्यापक होते. त्यांना मुलगी झाली, ती मोठी झाली आणि त्यांना बदलावंच लागतं. "फोनमुळे आपले स्वास्थ्य नाहीसे होते" अस सांगणाऱ्या आमच्या या प्राध्यपकांना आज मोबाईलशिवाय चालत नाही.

गती हवी पण किती हवी, त्याचा विचारच आपण करेनासे झालो आहेत.

### माहितीचा मारा

तंत्रज्ञानामुळे जसे ताणतणाव वाढले आहेत तसेच

माहितीच्या मान्यामुळेही ते प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. इतक्या असंख्य प्रकारची वरोबर वा चुकीची माहिती हजारो माध्यमांतून आपल्यापर्यंत येत असते की सांगायची सोय नाही. वरेया उलटसुलट माहितीमुळे आपला अर्जुनच होतो.

परवा एका नियतकालिकात अंडे खाणे म्हणजे विष खाण्यासमान आहे या आशयाचा लेख वाचला. शाळीयदृष्ट्या (लेखकाच्या ! ) हा मुद्दा त्याने पटवून दिला होता. पण त्याविरुद्ध अंडे चांगले असते असे सांगणारे लेखाही आपल्यापर्यंत पोचत असतात. एखाद्या रोगावरील वृत्तप्रांतील लेख वाचला की आपली पाहिती प्रतिक्रिया काय असते? ही लक्षणे आपल्यात आढळतात का हे तपासणे. थोडेही लक्षण साम्य आढळले की आपण विलक्षण अस्वस्थ होतो. तर्गेच डॉक्टर गाठा, टेस्ट करा.. जणू काही असे नाही केल तर आपण मरणारच आहोत !

काही तज्ज (या मंडळीना काय म्हणावे हेच कळत नाही.) टी. व्ही. वरील व्यायामप्रकार पहात तुम्हीही अनुकरणातून व्यायाम करू शकता असे सांगतो तर या उलट गुरुच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा असे सांगणारेही तज्ज आहेत. जाहिराती, चित्रपट, वृत्तपत्रे, ग्रंथ, सीडी, कॅसेट... किती प्रकारची माध्यमे आहेत आणि किती प्रकारची माहिती सतत चिखल फेकावा तशी फेकत असतात !

सचिनचे पहिले शतक कधी, कोणाविरुद्ध कोठे... संपूर्ण तका. क्लिकेटच्या आकडेवारीचं विश्व समजावून घेताऱ्येता मीनाकुमारी, धर्मेन्द्र यांच्या चित्रपटांची यादी समोर येते. ती उलटली तर राजकीय नेत्यांच्या जीवनक्रमाचे आलेख येतात... या सर्व माहितीची, ही वाचण्याची गरज असते का? न समजता आपण समजावून येतो आणि अनावश्यक माहितीचा ताण मनावर कार्यरत होतो. डोळ्यांवर येत रहातो. हे माहीत नसेल तर आपलं निभावणार नाही असं आपल्याला वाट रहातं. 'वेल इनफॉरम्ड' असण

ही काळाची गरज असते.

या सर्वांपासून दूर जायची इच्छा असते, पण शक्य नसत. जग क्षणाक्षणाला इतकं बदलत चाललं आहे की 'टू कीप पेस विथ टाइम' याचं ओझं घेऊनच मध्यमवार्षीय शिक्षित शहरी माणूस जगत असतो आणि या तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं ते कळताच नाही.

'वाचाल तर वाचाल' यावर बोलताना, लिहिताना ग्रंथपाल म्हणून मी नेहमी 'काय वाचू नये ते ओळखता आलं पाहिजे' असं आवर्जून सांगतो. कारण या प्रक्रियेचा डोक्यावर ताण येतो तसाच मनावरही येतो. तणावाने आपल्याकडे असणाऱ्या वेळेचं व्यवस्थापन करून जीवन संघटित करण्याचा आजचा काळ आहे. जास्तीत जास्त ३६५०० (१०० वर्षे) दिवस आपल्याला आयुष्य मिळते. स्वतःला, स्वतःच्या गरजांना ओळखून आपण जगणं आवश्यक आहे, नाही तर मानसिक स्वास्थ्य क्षणाक्षणाला संपत जाईल.

मानवी नातेसंबंधांचे बदलते आवाम, स्वतः वहूलच्या अवाजवी अपेक्षा, स्वतःवहूलचे गंड या सर्वांतून आपण ताणतणाव आपल्या आयुष्यात ओढवून आणतो. त्यापेक्षा स्वतःला शोधावं, स्वतःला ओळखावं. कारण अपेक्षा, अतिहाव हे दुःखाचं मूळ असतं हे आपण समजावून घ्यायला हवं.

हे झालं काय आहे त्यावहूल. यावर उपाय कोणते आहेत, यातून मुटायचं कसं याच्या उत्तराचा शोध आपण लगेच मुरु करतो. साडेतीन हात देहाला किती लागतं, काय लागतं व का लागतं याची उत्तर व्यक्तिसाक्षेप आहेत. त्यामुळे अमूक एक स्वामी, बाबा, महाराज, सद्गुरु यांची भाषणं पुस्तकं हा सुटण्याचा मार्ग ठरू शकतो असे नाही. अशा एका बाबाचे भक्त प्रवचन करून घरी येता-येता मित्राशी गप्पा मारताना त्यांना कळतं की उद्या पाणी येणार नाही. (माहिती आपल्यापर्यंत येण्याचे मार्ग !) घरी येताच

ते वायको, सून, मुलगा यांच्यावर ढाफरतात, "टी. व्ही. काय पहात बसलात, पाणी भरा पटापट."

आता ही चिडचिड होणार असेल, मनावर माहितीचा ताण येणार असेल तर प्रवचनांतून कायं साधलं? त्यामुळे आपल्या चित्तवृत्ती ताणत न ठेवण्यासाठी आपणच साधना करायला हवी. 'गीता' हा ज्या संस्कृतीचा ग्रंथ आहे तो समजावून घेतला, त्यावर चित्तम केलं तर वरंच काही सापडेल, कारण या सर्व स्वामी महाराजांच्या - व्यावसायिक पोपटपंचीची मूळ प्रेरणा गीता (पण त्यांना न समजलेली !) असते.

त्यामुळे ३६५०० दिवसांचं काय करायचं कोणते ताण घ्यायचे, किती घ्यायचे, का...

आपणच आपलं ठरवायला हवं.

मोहन पाठक,

ठाणे.

**दिशा**  
**नियमित वाचा**

## विचारमंथन

## विपश्यना

माणसाने जगण्यापुरतं स्थावं शरीराता तेवढंचे आवश्यक असतं. आपल्या भाषणामध्ये गोएंका आचार्यांनी मनासाठी सांगितलेले पाच नियम आतिशय महत्वाचे.

उगवणारा प्रत्येक दिवस हा अनेक घडमोडींना जन्म देऊन मावळत असतो. आजकालच्या या घडमोडी माणसाच्या जीवनात अनेक प्रकारचं दुःख घेऊन अवतरत असतात असं हल्ली प्रत्येकजण म्हणत असतो. काळजी, व्यथा, चिता, दुःख, नैराश्य, ताणतणाव यांनी ग्रासलेला मनुष्य आयुष्याला कंटाळलेला असतो. कंटाळवाणे जीवन जगणाऱ्याला या माणसाला जीवनाभिमुख करून त्यांच्या ठिकाणी 'आनंदाचे ढोही आनंद तरंग' निर्माण करावयाचे असतील तर 'विपश्यना' या ध्यानधारणेची ओळख जरूर करून घ्यावी.

स्वतःकडे अंतःमुख्य होऊन पहाण्याची ध्यानधारणा म्हणजेच 'विपश्यना'. नाशिक च्या अलीकडे इगतपुरु नवाचे गाव आहे. या गावातच श्री. गोएंका गुरुजींनी विपश्यना केंद्र स्थापना केले आहे. तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला स्वतःला भिथू समजून निगर्वा भगानेच परिसरात प्रवेश करावा लागतो. रहाण्या जेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही. वौंगमधून कुठल्याही प्रकारच्या खाण्याच्या वस्तू नेप्याला परवानगी नसते. चॉकलेट, विस्किटे न्यायलामुदा मज्जाव असतो. तुमच्यासोबत असणारी पाचशे माणसे जे शातील तोच तुमचा आहार असतो. घरामध्ये मिळणाऱ्या स्पेराल पदार्थाची आठवणमुदा येऊ नवे अशा वेगळ्या वातावरणामध्ये हल्लूल्लू तुम्ही स्वतःला घडवत जाता.



माणस म्हणजे संगुण साकार 'देह' आणि निर्गुण, निराकार 'मन' या दोहोंच्या समन्वयातून निर्माण झालेला. लहानपणापासून देहाच्या वाढीसाठी नानाप्रकारचे चोचले पुरवण्याची सवय लागलेली. मोठेणीमुदा शरीर सुंदर दिसावं म्हणून हत्तन्हेचे व्यायाम करून सकाळी 'चालण' ठेवून, योग-ऐरोग्यिक्सचे क्लासेस करून मेहनत घेतली जाते. परंतु शरीराइतकंच महत्वाचं असलेले 'मन' - ते कसं सुंदर दिसेल याचा विचारच होत नाही. विपश्यना केंद्रामध्ये या मनावरच लक्ष केंद्रित केलं जातं. जोपर्यंत माणसाचा शासोच्छवास चालू असतो तोपर्यंत तो या जगात जीवित असतो. मुरुवातीला या शासाचं निरीक्षण करण्याचा अभ्यास सांगितला जातो. हल्लूल्लू एके ठिकाणी केंद्रित झालेलं लक्ष मस्तकमध्याभागी पीरवर्तित करण्याची सवय लावली जाते. काही दिवसांनी मस्तकापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरभर आपल्या मनाचा प्रवास चालू राहतो. वस्तु खालीली फुहा खालून यांत ते फिरण मुरुवातीला अगदी धिया गतीने सहा सात दिवसानंतर खुपच गतिमान बनतं. श्री. गोएंका गुरुजींच्या सूचना मॉनिटरवरून मार्गदर्शन करून रहातात. काहीना या ध्यानधारणेत 'पाराप्रवाहचा' अलौकिक आनंद मिळून जातो. शरीर वजनरहित होतं. अणूपरामाणूचा चलनयलनावरोवर तेजस्वी केंद्रविंदू मांडी वालून वसलेल्या शरीराच्या विकोणात चॅंडूसारख्या टूणटूण आपल्याला हव्या तशा उडवा मारतो. डोळ्यांतून नकळत पाणी प्रवाहित होतं. या अनुभवाचा आनंद विलक्षण असतो. तो आनंद

मिळवण्यासाठी महणून केलेली ध्यानधारणा मात्र पुन्हा सफल होईल महणून सांगता येत नाही. सकाळच्या वेळी 'विपश्यना' क्रियेच 'प्रॅक्टिकल' संगळ्या सापकांकडून अशा प्रकारे नित्य करून घेतलं जातं. अर्थात कुणाची किंती प्रगती हे ज्याच्या त्याच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. काहीजण तर डोळे मिट्रून दुलक्या काढायला लागतात आणि कार्यकर्ते त्यांना जागवित असतात. काही साधक खरोखरच गुरुजीनी सांगितलेली प्रत्येक सूचना तंतोतंत पाळून या ध्यानधारणेत प्रगती करतात. हे जे विपश्यनेचे 'प्रॅक्टिकल' आहे ते केन्द्रामध्ये जाऊन शिकणे अतिशय महत्वाचे आहे. पहाटे ५ वाजता उठणे, स्वच्छ होऊन ध्यानधारणेच्या सभागृहात जमणे. एक तास ध्यानधारणा-त्यानंतर आल्यालिंयाचे पाणी पिणे - आंशेळीनंतर पुन्हा ध्यानधारणा - केळे, पपवा, कर्लिंगडे अशी फळे, कमीत कमी तेलाची न्याहारी पुन्हा सभागृहात ध्यानधारणा - स्वतःला येणाऱ्या समस्यांचं निराकरण करू येणे, दुपारचं सात्त्विक जेवण, विश्रांती - पुन्हा संप्रथाकाळी हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत प्रवचने - प्रॅक्टिकलमध्ये येणाऱ्या अनुभवांना धिअरी सांगून समर्थ करणे - एकतास चालणे - रात्री ७ वाजता कुरुरु मोजता येतील अशा शेंगदाणे - चणे यांसह पुन्हा झोपण्यपूर्वी ध्यानधारणा. रात्री ९ वा. झोपणे पुन्हा सकाळी ५ वा. उठण्यासाठी. दिनक्रम ठरलेला आखीव. परंतु दिवसेदिवस येणारा नूतन अनुभव जगण्यासाठी चैतन्यदायी ठरवणारा.

माणसाने जगण्यापुरतं खावं. शरीराल तेवढं आवश्यक असं. आपल्या भाषणामध्ये गोएंका आचार्यांनी मनासाठी सांगितलेले पाच नियम अतिशय महत्वाचे. शब्दांमध्ये सांगायला हा नियमांचा व्यायाम अतिशय सोपा. परंतु आचरणात आणणं खूपच कठीण.

### पहिला नियम

माणसाने भूतकाळ - भविष्याकाळ याविष्यी दुःख,

चिंता करू नये. भूतकाळात घडलेल्या घटना आठवून व्याकूळ होण्यात काहीच अर्थ नसते. भविष्याकाळात घडणाऱ्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. त्यामुळे विनाकारण त्याची काळजी करण्यात काहीच तथ्य नसते. वर्तमानकाळात समदृष्टी ठेऊन जगावे. व्यक्ती - वस्तू - घटना समोर येणाऱ्या कुणाविषयीही मनात व्येष - मत्सर नसावा. तसेच मनाला कुठेही गुंतू नकोस ही ताकिद यावी. क्षणाक्षणाला बदलणारा कालप्रवाह. इथे कायमस्वरूपाचे काहीच नसते आणि महणून 'अनित्य' सतत बदलणाऱ्या व्यवस्थेची जाणीव ठेवावी. म्हणजे किंतीही संकटे आलीत तरी हे धांवणार नाही नियून जाईल या जाणिवेने माणूसू हतवल, निराश होत नाही. मनाच्या दयनीय अवस्थेत वायका-मुलांसह आत्महत्या करणाऱ्या लोकांची वृत्ते ऐकून समाजाने हा पहिला नियम कायम ध्यानात ठेवला पाहिजे असे वाटते.

### दुसरा नियम

काया, वाचा मनाने माणसाने 'सत्य' आचरावे. एका खोट्या घटनेतून अनेक खोट्या घटनाना तोंड यावे लागते आणि त्यामुळे माणूस दुःख पदरी ओढवून घेतो.

### तिसरा नियम

'अहिंसा' धर्म पालन करण्याचा. दुसऱ्याची 'निंदा - नालसी' करून जेवढी हिंसा होते. तितकीच हिंसा मनामध्ये एहाद्याचे वाईट चितून होते. एहाद्या डॉक्टराच्या मनात 'सगळीकडे रोगार्ई पसरू दे आणि माझ्या व्यवसाय तेजीत चालू दे' असा विचार येणे हीमुळ्या हिंसा झाली. इथेमुळ्या काया, वाचा मनाने 'अहिंसक' वृत्ती आचरणात यावी.

### चौथा नियम

अहंपणा. मी, मी करण्याचा स्वभाव नष्ट करण्याची मनाला सवय लावणे. मी-माझे केल्यामुळे अपेक्षा मनात ठेवूनच कार्यक्रम होत. अर्थातच दुःखाला बोलावणं

आपोआप केलं जातं. माझा माझा महणून वाढवलेला मुलगा मोठेपणी ऐकेनासा होतो तेहा दुःखाचा डोंगर कोसलतो. निष्काम अपेक्षारहित कार्य करावं. मग ते समाज, संस्था, कुटुंब, कुणासाठीही असो. मनाच्या आनंदासाठी निःस्वार्थ निगर्वाणे केलेली सेवा उपयोगी पडते.

### आणि पाचवा नियम

घडणाऱ्या घटनांचा दोष स्वतःकडे न घेता दुसऱ्यांना देण्याची सवय सोडून द्यावी. आपणही घटनेमध्ये सहभागी असतो. पण वाईटपणा घ्यावला तयार नसतो. ही गोष्ट याच्यामुळे - हिच्यामुळे घटली सांगून दोषांच खापर दुसऱ्यावर फोडण्याची सवयीमुळे मनाला दुःख होतं. त्यापेक्षा कवुली देण चांगलं. मन स्वच्छ होतं.

हे पाच नियम गोएंका गुरुजी अनेक उदाहरणांनी क्रृजू भाषेत समजावून सांगतात. भाषणाच्या शेवटी 'भवतु सव्यं मंगलम' अशी प्रार्थना म्हणतात. सगळ्याचं कल्याण होऊ दे. संत ज्ञानदेवांनी हेच सांगितलं,

'दुरितांचे तिमिर जावो।  
विध स्वर्धम सूर्ये पाहो।  
जो जे वांछिल तो ते लाहो।  
प्राणिजात ॥'

दहा दिवसांच्या हा विषयनेचा कोर्स साधना करताना प्रथम प्रथम कंटाळा येतो. परंतु जसजसे दिवस जातात एका वेगळ्या वातावरणाची साधकाला सवय होत जाते. पवित्र, मंगल, चैतन्यदावी बदलाची जाणीव होते. मनातला सगळा केरकचरा नियून जाऊन मन निर्मल झाल्यासारखे वाटते. इथे प्रत्येक साधक बोलतो ते फक्त स्वतःशीच तेही मनात अंतर्मनात. सभोवताली शेकडो जण असतात त्यांच्याशी तोंडाने योलण सोडा पण नजरेन हातवारे करून खुणवायला सुद्धा मजाव असतो. इथे फक्त प्रत्येकाने साक्षीभावाने मनातल्या प्रतिक्रिया पहावच्या असतात. याताना-याण

चमचमीत नाही त्यावर मनात उमटणाऱ्या प्रतिक्रियांचे निरीक्षण करावं. धास कसा आहे त्याची जाणीव नाकाखाली कशी होते. ऊणा - थंड फक्त निरीक्षण करावं आणि मग हीच निरीक्षणाची सवय पुढे जीवनाला घडणाऱ्या सुखदुःखाच्या घटानांच्या वावतीत असावी. यिअरीमध्ये ऐकलेल्या गोट्टीचा प्रॅक्टिकल करताना अनुभव येतो. घ्यानधारणा करताना समभावना ठेऊनच पुढे पुढे जावं त्यात न गुंतता, न थांवता आवर्तने चालू रहाताना. जीवनात मार्गङ्क्रमण करताना याच पाच नियमांना धरून माणूस आनंदाचा अनुभव येऊ शकतो. मनामध्ये कोणत्याही देवाचे, कोणतेही रूप नजरेसमोर न ठेवता फक्त साक्षीभावाने निरीक्षण करणे स्वतःकडे अंतर्मुख होऊन पहाणे म्हणजेच 'विषयना'. ह्या 'विषयना' धर्माचे आचरण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 'आनंदाचे ढोही आनंद तरंग' याचा प्रत्यत येतो. आनंदाच्या सागरात नित्य दुंवत रहाणे म्हणजेच परमेश्वराच्या सात्रिप्त जाणे. मनाची ही प्रसन्नता प्रत्येक माणसाने मिळवून स्वतःला सुखी करावे हेच गोएंका गुरुजी सांगतात. सुखाची गुरुकिली मिळवण्यासाठी 'विषयना' घ्यानधारणा प्रत्येकाने शिकावी आणि स्वतःच्या मनात वसत असलेल्या परमेश्वराला संतुष्ट करावे. आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठी 'मनाची प्रसन्नता' हाच खरा उपाय आहे. संत रामदास हेच सांगतात -

मन करा रे प्रसन्न | सर्व सिध्दीचे कारण ॥

गोएंका आचार्य

• • •

## आधुनिक गंथालयात मी घालविलेले दीन तास

ग्रंथालय सेवासमूहाने पेतलेल्या निवंध स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्राप्त निवंध दै. सम्बितच्या सहकाऱ्याने येथे पुनर्मुद्रित करीत आहोत. -संपादक

काही दिवसांपूर्वी इंस्टंडला भावाकडे जाण्याचा योग आला. चांगला चार महिने मुकाम होता. प्रत्येक आठवड्यात कुठेना कुठेतरी खूप जाणे व्हायचेच. मला वाचनाची खूप आवड आहे हे माहित असल्यामुळे माझ्या भावाने मला वर्मिंगहैम येथील खूप मोठ्या (पाच मजली) हडसन ग्रंथालयात घेऊन जाण्याचे ठरविले... मी पण त्यार झाली. सकाळी अकारा वाजता माझ्या भावाने मला ग्रंथालयात नेऊन सोडले आणि तो त्याच्या कामावर म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेला.

एवढी प्रचंड लायद्री पाहून मी तर थळ होऊन गेलो. कोटून आणि कशी सुरुवात करावी हे ठरविण्यात थोडा वेळ गेला. मी तेथील भिंतीवरील शोकेसमधील काही निवेदन पहात होतो. साधारण पंधरा सोळा वर्षांची एक मुलगी माझ्याजवळ आली व म्हणाली 'हेलो'... त्यानंतर थोडा वेळ परस्परांचे नाव, गाव, देश, शिक्षण यावदलची चर्चा झाली. त्यावरुन त्या मुलीला माझा हेतू आणि अपेक्षा याची कल्पना आली असावी असे मला वाटते.

नंतर त्या मुलीने-ट्रेसाने- ग्रंथालयाचे सर्व मजले दाखविले. प्रत्येक मजल्यावर वाचनासाठी मोठा हॉल होता. छानपैकी खुर्च्या होत्या. त्या खुर्च्याच्या पायाच्या तळाशी रवराचे तुकडे लावलेले होते. त्यामुळे खुर्ची सरकविताना आवाज येत नसे. हॉलमध्ये भिंतीला लागून पुस्तकांची भरलेली काढेची कपाटे होती. हॉलला लागून एक लहान खोली होती. त्या खोलीत त्या मजल्यावर असलेल्या सर्व देखरेखीसाठी नेमलेल्या ग्रंथपालासाठी टेवल खुर्च्याची व्यवस्था होती. त्या टेवलाजवळ चार खुर्च्या होत्या. या खोलीत नेहमीप्रमाणे बोलले तरी चालत होते. कारण वाचनाचा हॉल व ही खोली यांच्यामध्ये पूर्णपणे काचेची

भित होती. या छोट्या खोलीच्या एका कोपन्यात टॉयलेटची खोली होती. लहानशा पातूच्या पट्टीवर लिहिलेल्यावरुन हे समजत होते.

त्या खोलीतच एका टेवलाशी मला वसायला सांगितले. प्रथम मी माझी पसंती नोबेल पारितोषिके मिळविणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्याची केली, पाच महा मिनिटात ट्रेसाने पत्रासाठ फुस्तके माझ्यापुढे टेवलावर ठेवली. अगदी सावकाशापणे मी एक एक पुस्तक हातालू लागलो. लेण्याकांचे नाव, प्रकाशकाचे नाव, प्रकाशन दिनांक व किंमत या गोष्टी मी पहात होतो. वाकी सर्व मिळाले पण पुस्तकाची किंमत मात्र मलपृष्ठावर यारकोड पढाविताने लिहिली होती. एक मागून एक पुस्तक पहाताना... पर्ल वक, सॉमरसेंट मॉम, बार्नांड शॉ, हेमिंग्वे इ. अनेक साहित्यिकांची पुस्तके चालली. काही पुस्तकाच्या प्रस्तावना वाचल्या. अत्यंत मुक्यक छर्पाई, मुंदर टाईप... पण हे मी किंती पहाणार माझे तर डोकेच गरगरु लागले... थोडावेळ मी खुर्चीतच जरा आरामात वसल्लो... ट्रेसाच्या हे लक्षात आले असावे. ती माझ्याजवळ आली आणि मला विचारले "कौफी घेणार काय?... थोड्या वेळातच दुसरी एक मुलगी कौफीचा मोठासा मग घेऊन आली. ट्रे माझ्या टेवलावर ठेवला व ती निघून गेली. गरम वाफाळलेली कौफी घेताना मजा वाटली. रिकामा मग ट्रेमध्ये ठेवताना कौफी विलाचे चाळीस फैन्स मी ट्रेमध्ये ठेवले. जरा फ्रेश होऊन झाल्यावर पुढा टेवलावरची राहिलेली पुस्तके मी चालू लागलो. दोन चार पुस्तकांनंतर माझ्या हातात होते. खूप आनंद झाला. पुस्तकाच्या जाड कवळवर 'गीतांजली' आणि रविंद्रनाथ

तांगोर हो नावे एम्बॉस करून त्यावर मोनेरी छटा होती. या पुस्तकासाठी मी जरा जास्तच वेळ दिला. मी इकडे तिकडे पहात होतो, तेवढ्यात ट्रेसाने माझ्यासमोर एक पॅड आणि एक छानपैकी बॉलपेन आणून दिले. जबलजबल पंधरा ते वीस मिनिटे मी काही पुस्तकांची नावे, लेखांची नावे यांची यादी तयार केली. जरासा खुर्चीतच पण टेकून वसलो. नंतरच्या माझ्या पसंतीनुसार ट्रेसाने मला जगातील नामवंत चित्रकारांच्या पुस्तकांचा गळा आणून दिला. मायकेल अंजेलो, व्हॅन गॉग, कॉनलेट्रो, हिंची, पिकासो इ. ह. अनेकांची पुस्तके मी चाळली. प्रत्येक चित्र पाहताना काही वेगळाच आनंद होत होता. काही चित्रे माहित होती. ती पाहताना मन भरून येत होते. असे वाटत होते की ही सर्व पुस्तके आपल्या स्वतःच्या संग्रहात असावीत आणि आपल्याला त्यांचा आस्वाद केल्हाही घेता यावा. भारतीय कलाकारांची पुस्तके पण त्यात होती. नंदलाल बोस, रविंद्रनाथ, हुसेन, आलमेलकर, रझा रविवर्मा अशा प्रसिद्ध कलाकारांची चित्रे होती. बेरुल, अंजंठा, शारापुरी अशा लेण्यातील शिल्पांचा व रंगीत चित्रांचाही संग्रह होता. आपल्याला माहित असलेल्या कलाकृतीचे असे दर्शन खूप आनंदावी वाटत होते. हे सर्व पहाताना वेळ कसा निघून गेला समजलेच नाही.

नंतरची माझी पसंती होती नाटकांच्या पुस्तकांची ... खरं सांगायचं तर मला फक्त पाच सहाच इंग्रजी नाटककारांची नावे माहीत होती आणि माझ्यासमोर त्या मुलीने भलामोठा गळा आणून ठेवला होता. त्यातून मला माहित असलेल्या नाटककारांची पुस्तके निवडून काढणे मला थोडे जडच गेले. शेक्सपीयर, इव्वोन, अंगाथा डिस्टी अशा नाटककारांची नाटके तसे पाहिले तर अवघडच आणि माझ्या आवाक्या वाहेरची होती, जबलजबल सर्वच पुस्तके मी वरवरच चाळली. एथादेच पुस्तक जरा जास्त वेळ चाळले. कारण वाकीची पुस्तके मला माहितच नहती. या गटरुद्यातल्या काही पुस्तकांच्या नावाची यादी मी तयार केली. कशासाठी, तर पुढे केल्हातरी वेळ मिळालाच तर ही नाटके आपल्याला वाचायला मिळावित म्हणून.

आता मात्र मला कंटाळा यायाला लागला होता. मी घड्याळात पाहिले तर माझ्या भावाला यायला अजून वेळ होता. म्हणून त्या मुलीला विचारून रिंडांग हॉलमध्ये सावकाशपणे एक चक्कर मारली. सर्व कपाटातील पुस्तके त्यांची नावे पाहून समजत होती. मध्येच एखादे पुस्तक कपाटावाहेर काढून मी पहात होतो... आणि पुन्हा जागच्या जागी ठेवीत होतो. संवंध हॉलला एक राऊंड घेऊन झाला होता. सहज म्हणून तेथे वाचत वसलेल्या लोकांकडे मी एक दृष्टीक्षेप टाकला... पण ... सारं कसं शांत शांत... कुणाचेही माझ्याकडे लक्ष गेले नाही, सर्वजन वाचनात दंग होते. ही गोष्ट माझ्यां मनात घर करून वसली... तेथूनच मी माझ्या पहिल्या जागेवर म्हणजे टेवलाजबल येऊन वसलो.

पाच एक मिनिटे जरा शांत वसून राहिलो आणि थोड्या वेळाने उटून मी त्या मुलीच्या टेवलाशी गेलो आणि तिच्याशी बोलू लागलो. तेवढ्यात त्या ठिकाणी दोनजण एक मुलगा व एक मुलगी आले आणि दोघांनी दोन वेगवेगळ्या पुस्तकांची चौकशी केली. ट्रेसाने लगेच संगणकाचे सहाय्याने त्या पुस्तकांचे क्रमांक, कपाट क्रमांक वौरे मिळवून, तिथल्याच छोट्या कागदावर लिहून त्या मुलांच्या हातात ते कागद दिले आणि ती मुले लगेच रिंडांग हॉलमध्ये गेली आणि त्यांना हवी असलेली पुस्तके कपाटातून काढून शांतपणे वाचीत वसली.

"हं, मी चौकशी करीत होतो की या ग्रंथालयात भारतीय भाषातील पुस्तके आहेत काय?" त्या मुलीला मराठी, हिंदी, गुजराठी, बंगाली अशी भारतीय भाषांची नावे माहित नव्हती, ती फक्त या पुस्तकांना 'वुक्स ऑफ इंडियन लैंब्वेज' असेच ओळखत होती.... मोठ्या दोन कपाटापाशी तिने मला नेले, कपाटे उघडून दिली आणि म्हणाली, "पहा, तुम्हाला हवीत ती इंडियन लैंब्वेजमधील पुस्तके आहेत का?" ... आणि तेवढ्यात तिच्या टेवलाजबल कुणीतरी आले म्हणून ती निघून गेली.

मी पहिल्या मोठ्या कपाटात पाहिले तर काय चक्र

मराठी पुस्तकेच तिथे होती. मी अधाशासारखा पाहू लागलो... स्वामी, श्रीमान योगी, काजलमाया, मी कसा झालो, व्यक्ती आणि वळी, साठवण, नटस्प्राट... ज्ञानेश्वर, तुकाराम, वि.स. खांडेकर, कुमुमायज, गढकरी, बोरकर, विंदा इ. साहित्यिकांच्या प्रसिद्ध साहित्याचा खजिनाचा माझ्यापुढे सुला होता. वस्तुतः ही सर्व पुस्तके आपण वाचली आहेत. आपल्या संग्रही पण आहेत. पण त्रिटिशांच्या भूमीत आपली अमृतानेही पैजा जिकणारी 'मराठी' डॉलाने उभी आहे हे पाहून डोळे भरू आले. फार फार आनंद झाला. पण हा आनंद बाहेर दाखविता येत नव्हता. सर्व मराठो पुस्तकांना मी प्रेमाने हात लावीत होतो. एखादे दुसरे पुस्तक उघडूनही पहात होतो... सर्व सर्व माहीत होते पण सर्व मराठी पुस्तके चाळताना खूप वेळ होउन गेली होती. मी कपाट लावून घेतले व ट्रेसा टेवलाच्या दिशेने चालू लागलो... माझा भाऊ व ट्रेसा बोलण्यात गुंतले होते... मी त्याला तेथे पाहिल्यावर खूप झालो, तो म्हणाला, "पंधरा मिनिटे झाली मी आलो आहे. तू पुस्तकांत रंगला होतास म्हणून हिच्याशी बोलत बसलो आहे."

तिथे गेल्यावर फूऱीचे ट्रेसाने दिलेले पॅड आणि बालपेन भी तिला परत करू लागलो. ती म्हणाली, "दॉटस ओ के हे तुमच्या जवळच ठेवा." "ट्रेसाला 'थॅक्स' म्हणून आम्ही तेथून नियालो, गाढीने घरी परतताना मीच बोलत होतो. तेथील शांतता, स्वच्छता, शिस्त, नीटनेटेकेपण, वाचन संस्कृतीचे महत्त्व, ग्रंथपालांची तिथे येणाऱ्या लोकांबद्दलचा विश्वास, ग्रंथलयांत असणाऱ्या मुविधा, ग्रंथपालाजवळ असलेला आत्मविश्वास, वहश्वता, माहिती, ज्ञान आणि समोर येणाऱ्या वाचकावद्दल असणारी आपुलकी... असे सर्व बोलत असता घरी केवळा पोहोचलो, समजलेच नाही.

श्रीकृष्ण गोविंद पारनाईक  
ठाणे

(मुख्यपृष्ठावरून)

संपादकीय

अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पातील एक महत्त्वाची बाबू म्हणजे शिक्षण केत्राला देण्यात आलेले महत्त्व. त्यावरोबरच पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला विशेष आर्थिक साहाय्य देण्याची केलेली तरतुद ही एक चांगली बाबू आहे. काही समाजकंटकांनी केलेल्या विध्वंसामुळे अशा संस्था अकार्यक्षम वनणे हा फार मोठा सांस्कृतिक घोका असतो. ऐतिहासिक महत्त्व आणि भविष्यकालीन संदर्भ यांचे महत्त्व लक्षात येता, राष्ट्रीय संस्कृतीचा यारसा पुढे नेणाऱ्या या संस्था महत्त्वाच्या असतात. या संस्थेला केलेले अर्थ साहाय्य हे या दृष्टीने आवश्यक आणि महत्त्वाचे ठेरेल असे पाऊल आहे.

राष्ट्रीय अर्थसंकल्पावरोबरच रेल्वेचे वार्षिक अर्थ नियोजन महत्त्वाचे असते. प्रतिवर्षा प्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अगोदार रेळ्वेचा अर्थसंकल्पही सादर झाला. काही अफवाद वगळता हा अर्थसंकल्प उपचाराचा भाग होता. जनसामान्यांच्या सर्वच अपेक्षा विशेषतः माध्यमे अधोरेखित करतात, त्या रास्त असतात असे म्हणणे भावडेपणाचे ठरते. आर्थिक उदारीकरणानंतर जगभर मुळ झालेल्या स्वर्धेत टिकावाचे असेल तर स्वतःला सिध्द करणे ही काळाची गरज असते. त्यामुळे सर्वसामान्य या शब्दांतून अभिग्रेत असणाऱ्या समाजाने आपल्या क्षमतांचे पुनरावलोकन करीत राहणे गरजेचे आहे. रेल्वेच्या बाबतीत होणाऱ्या अपवाहनांचे प्रमाण, वेशिस्त पाहता सुजाण नगरिकांच्या अपेक्षा काही प्रमाणात वाजवी ठरतीलही. पण जादुची कांडी फिरावी व स्वस्ताई व्हावी ही भावडी अपेक्षा सर्वस्वी गैर लागू आहे. तुम्हाला चांगल्या सेवा हव्या असतील तर तसा पैसा तुम्हाला मोजावाच लागणार आहे!

## स्मरणशक्ती वाढविणारे मेंदूचे व्यायाम

मेंदूचिवाय शरीराच्या सर्व अवयवांचे पारंपारिक व आधुनिक व्यायाम आतापर्यंत उपलब्ध होते. एक मेंदूच तेवढा व्यायामाला अपवाद उरला होता; किंवडूना मेंदूचे व्यायाम असू शकतात, अशी कल्पनादेखील आतापर्यंत कोणी केली नसेल; परंतु अमेरिकेतील ड्युक युनिवर्सिटी मेडिकल स्कूलमधील न्यूरोवायॉलॉजीचे प्राध्यापक लौरेन्स कॅट्झ यांनी मेंदूच्या व्यायामाचे संपूर्ण शास्त्रच विकसित केले आहे. 'न्यूरोविक्स' असे या शास्त्राचे नाव आहे. त्यानुसार मेंदूचे व्यायाम केल्याने बुधी तळुख होते. स्मरणशक्ती सुधारते. आकलनशक्ती वाढते, असे फायदे कॅट्झ यांनी सांगितले आहेत. लिंगभेद व वयोगटानुसार मेंदूचे विविध व्यायामप्रकार कॅट्झ यांनी दिले आहेत.

### मोठ्यांसाठी

- दिवसातून एकदा एकमेकांशी एक अक्षरही न बोलता सहकुटुंब एकत्र बसून जेवण करा.
- काही मिनिटे शांवरखाली उभे राहा आणि नंतर डोळे बंद ठेवून अंगावर कपडे घाला.
- विशिष्ट प्रकारच्या फुलांचा वास घेत असताना विशिष्ट प्रकारचे संगीतच नियमितपणे ऐका.
- दात घासणे, दाढी करणे व जेवण करणे ही कामे तुम्ही उजखुरे असला तर डाव्या हाताने व डावखुरे असाल तर उजव्या हाताने करा.
- डोळे बंद करून घरातील माणसे व फर्निचर यांचा अंदाज घेत संपूर्ण घरात व घराबाहेर फेरी मारा.
- कपाट उघडून आत काही मिनिटे पाहा य नंतर पुन्हा ते बंद करून आतील वस्तू आठवून त्यांची यादी लिहून काढा.
- दोन्ही हातांचा एकाच वेळी उपयोग करून दोन चेंडू झेला, दोन कपातील चहा चमच्याने हलवा.
- दोन्ही हातांनी एक हाताखालून तर एक हातावरून अशा पद्धतीने कागदांचे बोळे वास्केटमध्ये फेका.

### महिलांसाठी

- डोळे बंद करून केस धुवा.
- उजखुरे असाल तर डाव्या हाताने व डावखुरे असाल तर उजव्या हाताने केस विचरण्याचा व मेकअप करण्याचा प्रयत्न करा.
- किरणा मालाच्या नव्या दुकानात खरेदी करा.
- सुपरमार्केटमध्ये 'एसलेस' च्या मदतीने स्वतःचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करा.
- किंवनमध्ये दोन किंवा तीन कामे एकाच वेळी करा.
- कुरुंवाची जेवण्यासाठी बसण्याची जागा ऐनवेळी बदला.
- नायांना के वळ स्पर्श करून त्यांच्या किंमती ओळखण्याचा प्रयत्न करा.
- डोळे बंद करून चावीने कुलुप उघडण्याचा प्रयत्न करा.

### मुलांसाठी

- वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत वाचनाची सवय विकसित करा.
- कागदावर कशाही वाकळ्या-तिकड्या रेषा ओढा, रेपांनी विदू जोडा, कोडी सोडवा.
- नवीन भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करा.
- नवा छंद जोपासा.
- आकाशातील ढगांकडे पहात हातांनी चिकनमातीची मूर्ती करण्याचा प्रयत्न करा.
- तुम्ही वापरत नसलेल्या हाताने पॉपकॉर्न तयार करण्याचा प्रयत्न करा.

### काम करताना

- कामाची नवी पद्धत अवलंबा.
- कार्यात्मकाची, त्यातील फोन, वेस्टबास्केट, माऊस इत्यादी वस्तू सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी मांडणी करीत राहा.
- घड्याळ दुसऱ्या हाताच्या मनगटावर बांधा.
- डोळे बंद करून लिफ्टमधील बटणे दावा.

## परिस्मर वार्ता

पारिसर वार्तासाठी घडामोर्डीची माहिती महिन्याच्या दहा तारखेपर्यंत मंडळाच्या कार्यालयात येणे आवश्यक आहे. नंतर आलेली माहिती पुढील अंकात घेतली जाईल. - संपादक

### **डॉ. बेडेकर विद्या मंदिर पूर्व प्राथमिक विभाग**

#### **सहल**

३१ जानेवारी, २००७ रोजी पूर्व प्राथमिक विभागातील मुलांची सहल 'रॉयल गार्डन' येथे गेली होती. ३॥ ते ५ या व्योगटातील २५० मुलांना सहलीला नेणे ही सोपी गोष्ट नव्हती.

वसमधून जाताना मुलांना ज्या सूचना दिल्या, उदा. हात वाहेर काढू नये, खिडकीतून ढोकावू नये इ. या सूचना मुलांनी तंतोतंत पाळल्या. तिथे गेल्यावर मुले रागेतच आत गेली. सर्व खेळ त्यांनी मनसोक्त खेळले. तेथील लोकांना देखील मुलांचे कौतुक वाटले.

नंतर 'कृष्ण' हा सिनेमा मुलांना दाखवण्यात आला. मुले एकाग्र होऊन सिनेमा वघत होती. सिनेमा विधितल्यावर पावभाजी, पुलाव, मुलावजाम असा मुलांच्या आवडीचा वेत होता.

जेवणानंतर अर्धा तास मुलांनी आराम केला आणि मग कपडे बदलून कारंज्यात भिजायला, पाण्यात दुंबायला व पाण्यातील घसरगुंडीवर घसरायला मुले लगवणीने नियाली. पण रागेतच वरं का? संगीताच्या तालावर पाण्यात दुंबण्याची मजा काही औरच होती.

गार्डन मधील काही माणसे पाण्यात उतरून दुंबणाच्या मुलावर लक्ष ठेवण्यास सज्ज होती. कारण काही अनर्थ घडायला नको आणि आनंदी तर सर्व शिकिका, सेविका डोळ्यात तेल यालून मुलांची काळजी घेतच होतो.

मुले खूपच खूप होती. पाण्यातून वाहेर पडायलाच तवार नव्हती.

सरतेशेवटी आईस्क्रीम देणार असे सांगितल्यावर मुले पटपट पाण्यातून वाहेर आली. लगेचच अंग पुसून मुलांचे कपडे बदलले. आईस्क्रीम खाऊन सहलीची संगता झाली. सहलीचा आस्वाद मुलांनी पुरेपूर उपभोगला.

#### **कला चिल्ड्रन अँकेंडमी**

कला चिल्ड्रन अँकेंडमीताफे घेतलेल्या २००६ - २००७ या सालातील रंगभरण, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धेत १२४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला व त्यात १५ विद्यार्थ्यांना मेडल मिळाली व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिप्रतक देऊन गौरविण्यात आले.

#### **पॅटींग स्पर्धा**

- |                        |                         |
|------------------------|-------------------------|
| १. स्वप्ना विजय घडशी   | - लहान शिशु - गुलाब गट  |
| २. जयश्री गोविंद पाटील | - लहान शिशु - मोगरा गट  |
| ३. तेजस विलास मदने     | - लहान शिशु - सायली गट  |
| ४. अक्षय रविंद्र कदम   | - मोठा शिशु - मोगरा गट  |
| ५. ऋतुजा अनंत पांचाळ   | - मोठा शिशु - सायली गट  |
| ६. उन्नती सतिश शेवाळे  | - मोठा शिशु - शेवंती गट |
| ७. यश दिपक भुंडे       | - मोठा शिशु - गुलाब गट  |

#### **चित्रकला स्पर्धा**

- |                      |                         |
|----------------------|-------------------------|
| १. नेहा गणेश लोखंडे  | - मोठा शिशु - शेवंती गट |
| २. प्रतिक प्रकाश दडे | - मोठा शिशु - मोगरा गट  |

## हस्ताक्षर स्पर्धा

१. सौरभ अशोक पाटील - मोठा शिशु - मोगरा गट
२. ऋषिकेश ज. महार्डीक - मोठा शिशु - गुलाब गट
३. आकांक्षा चंद्रकांत भुजबळ - मोठा शिशु - गुलाब गट
४. आदिती अजित गिंजे - मोठा शिशु - शेवंती गट
५. प्राची प्रकाश कदम - मोठा शिशु - सावली गट
६. तृमी दिपक महार्डीक - मोठा शिशु - अवोली गट

द्राहण संभेटफे योग्यात आलेल्या 'मनाचे इलोक' हा पाठांत स्पर्धेत कु. यश दिपक भुंडे हा विद्यार्थ्यांस प्रथम क्रमांकाचे वक्षिस मिळाले.

## संस्कृत कलादर्शण

'संस्कृती कलादर्शण' या संस्थेच्या वर्तीने आयोजित केलेल्या आंतरशालेय नृत्यस्पर्धेत (लोकनृत्य) आपल्या शाळेतील पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना (मोठा शिशु) तृतीय क्रमांकाचे वक्षिस मिळाले आहे.

या स्पर्धेत २० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या नाचाला पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वित्तुला वैद्य हांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व हा नृत्यचे संयोजन सौ. श्वेता कोकिल व सौ. मनाली दिवेकर हांनी केले होते.

### डॉ. वेढेकर विद्या मंदिर प्राथमिक विभाग

#### विविध आंतरशालेय स्पर्धामधील घवघवीत यश

'श्रीकला संस्कार' संस्थेतके रविवार दि. ४/२/२००७ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर डॉविवली येथे गोतगायन, नाट्यवाचन व कै. मुग्धा चिटणीस स्मृती कथाकथन या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. आमच्या शाळेतील इ. ४थी(५) मधील कु. ऐश्वर्या नारायण राणे हिने नाट्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि



कु. ऐश्वर्या नारायण राणे

कथाकथनस्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळून शाळेची शान वाढविली. तिच्या या यशावद्दल सर्व उपस्थित मान्यवर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. कल्याणी वाघरे व शिक्षिका यांनी तिचे कौतुक करून भावी आयुष्यातील यशाकरिता शुभेच्छा दिल्या.



कु. प्रणिता हुनुमंत काळभोर

- i) संस्कृती कलादर्शण संस्थेतके टाण्याच्या यांदोडकर महाविद्यालयात वकृत्य स्पर्धा व निवंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. आमच्या शाळेची अष्टपैलू विद्यार्थिनी कु. प्रणिता हुनुमंत काळभोर इ. ४थी (१) हिने वकृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि निवंध स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवला.
- ii) श्री मावळी मंडळातके दारवर्षी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी हा महोत्सव २५ जानेवारी २००७ रोजी घेण्यात आला. या महोत्सवात आमच्या शाळेची इ. ४थी ची

विद्यार्थिनी कु. प्रणिता हनुमंत काळभोर हिने पुढीलप्रमाणे पुरस्कार पटकावले.

१५० मीटर धावणे	- प्रथम क्रमांक
६० मीटर धावणे	- द्वितीय क्रमांक
गोला फेक	- द्वितीय क्रमांक

शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षामधील तिने शाळेला दिलेली ही अमूल्य भेटच होय. अशा अत्यंत हुशार, नम, आदर्श विद्यार्थिनीचे व तिच्या पालकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. कल्याणी वाघेरे यांनी अभिनंदन केले आणि तिच्या भावी वाटचालीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

### सौ. आनंदीवाई जोशी विद्यालय

इतिहास प्रश्ना शोध परीक्षा २००६

इयत्ता	परीक्षेस बसलेले	पास झालेले
	विद्यार्थी	विद्यार्थी
५वी	११	११
८वी	१०	१०
१० वी	९	५
एकूण	३०	२६

सर्वांत जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे

इयत्ता	विद्यार्थ्यांचे नाव
५ वी	अमिश शाह
८ वी	शर्मिष्ठा पाल
१० वी	सलोल कर्णिक

रोटरी क्लब आँफ ठाणे नॉर्थ आयोजित 'चेस्ट इको - फ्रॅडली अॅण्ड सेफ स्कूल' स्पर्धेत आमच्या शाळेला उत्तेजनार्थ पारितोपिक मिळाले.

५ डिसेंबर २००६ रोजी चिनी प्रतिनिधीच्या एका गटाने शाळेला भेट दिली. शिक्षकांशी विचार विनिमय करून अध्यापनाच्या विविध पद्धती जाणून येणे हा त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश होता. त्यांनी गणित व भूगोल प्रयोगशाळेला भेट दिली तेव्हा शिक्षक स्वतः तयार केलेल्या अध्यापन साहित्याच्या आधारे कशा प्रकारे शिकवण्याचा भाग स्पष्ट करतात आणि विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या प्रकारे संकल्पना सहज सोपी होऊन कलेल हासाठी प्रयत्न करतात ते त्यांनी अनुभवले. त्यांनी 'हसत खेळत शिक्षण' पद्धती जाणून घेण्यासाठी आमच्या K.G. विभागाला ही भेट दिली.

### जोशी बेडेकर महाविद्यालय

जोशी बेडेकर महाविद्यालयात १० जानेवारी ते ५ फेब्रुवारी वा कालावधीत पार पडलेले कार्यक्रम

+ बुधवार दि. १७ जानेवारी रोजी समुपदेशक मुचिका नाईक यांचे तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यवनकला या विषयावर समुपदेशन

+ सोमवार दि. २२ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या अऱ्फी थिएटरचे उद्घाटन डॉ. बेडेकर यांच्या व्याख्यानाने. सुसज्ज अशा या सभागृहामुळे महाविद्यालयातील विविध अध्यासशाखांचे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम रावणे सुकर होईल. या सभागृहाचे नामकरण 'कात्यायन' असे करण्यात आले.

बुधवारी दि. २४ व गुरुवार दि. २५ जानेवारी रोजी जैवनीतिशास्त्रावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र. ठाणे मुंबई परिसरातील विविध महाविद्यालयातील तत्वज्ञान याविषयाचे प्राध्यापक, आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांचा सहभाग, नवी दिल्ली येदील 'सेट' फॉर स्टडीज इन सौवीलायदेशेन्शन' या संस्थेच्या सभासद सचिव डॉ. भुवन चंद्रेल यांच्या उद्घाटनपर भाषणाने चर्चासत्राची सुरुवात. यंगलोर येथे वास्तव्य

असणारे माजी न्यायाधीश सलडाणा, डॉ. सुनील पंड्या, डॉ. अरुण बाळ, डॉ. अजय सिंह, डॉ. फिरोजा पारेखा या मानवरांचा सहभाग.

शनिवार दि. २७ जानेवारी रोजी "जैवनीतिशास्त्र व व्यक्तित्व विकास" या विषयावर खास विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, वर्के डॉ. अजय सिंह हे होते व ५०० हून अधिक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले.

शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मजी उपग्राह्यार्थी व गणित विषयाच्या शिक्षिका सौ. सुनिता देशपांडे यांच्यासाठी निरोप समारंभ.

सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी तृतीय वर्ष संस्कृतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्वंशाळा आंतरमहाविद्यालयीन सतरावर आयोजित करण्यात आली व मुंबई व रत्नगिरी येथील अनेक विद्यार्थी तसेच शिक्षक यात सहभागी झाले.

### बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय

'संयुजा' या मँगळिनचे प्रकाशन दिनांक १७ जानेवारी २००७ रोजी थोरले वाजीराव पेशवे सभागृहात महिला उद्योगपती स्मिता पेठे यांच्या हस्ते झाले.

तसेच या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. विद्या प्रसारक मंडळाचे श्री. करंदीकर देखील उपस्थित होते. महाविद्यालयातील विविध स्पृष्टीच्या विजेत्यांना तसेच महाविद्यालयाच्या परीक्षांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या दिवशी प्राचार्यांनी आपला अहवाल सादर केला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपला अहवाल सादर केला.

### भौतिकशास्त्र विभाग व जिज्ञासा ट्रस्ट

ग्रा. मोहन आपटे यांचे दिनांक १२ डिसेंबर २००६ रोजी Appreciating Physics in Daily Life या विषयावर थोरले वाजीराव पेशवे सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी विविध छायचित्रे ही दाखवली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मुंबई विद्यार्थीठाचे माजी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पटेल उपस्थित होते. बेडेकर विद्यालय, ए. के. जोशी विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल चे ५० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

### स्टाफ अकादमी

विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांचे "स्वातंत्र्य लढा : मुक्काम लंडन या विषयावर भाषण आयोजित केले होते. तसेच महाविद्यालयाच्या स्टाफतर्फे त्यांचा त्यांना 'द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन व आयर्लंड' या आंतरराष्ट्रीय संस्थेने सभासदवत दिल्यावद्दल सल्टकार केला.

वनस्पतिशास्त्र विभागाच्या डॉ. श्रीमती मुळगावकर यांचा इंटरनेशनल जर्नल ऑफ मॅटेल या जर्नलमध्ये 'SEM Studies on the Observations of Pollinia of Two Terricolours Orchids from Maharashtra' हा पेपर प्रसिद्ध झाला. तसेच त्यांचा फायटोटेक्सोनॉमी या जर्नलमध्ये "Study of Pollinium of Three Beautiful Indian Orchids under Electron Microscopy" हा पेपर प्रसिद्ध झाला.

## पदार्थविज्ञान विभाग

गाज-Call for Ocean ल पर्यावरणपर लघुपट  
महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ०२.०२.२००७ रोजी  
दुपारी १२ वाजता दाखवण्यात आला.

या कार्यक्रमाता मोठ्या संख्येने शिक्षक  
शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

### " कंटेमिनेंट्स इन फूड अँड बिहरेजेस"

रसायनशास्त्र विभागातर्फे दिनांक ६ ऑक्टोबर  
रोजी " कंटेमिनेंट्स इन फूड अँड बिहरेजेस" या  
विषयावर परिपदेची पूर्व तयारी म्हणून रसायनशास्त्र  
विभागातर्फे दोन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

पहिली कार्यशाळा १६.०१.२००७ रोजी थोरले  
वाजीराव पेशवे सभागृहात सकाळी १०.०० ते १.०० या  
वेळेत घेण्यात आली. कु. कामाक्षी नायक हिने कार्यशाळेचे  
प्रासादिक केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ. माधुरी पेजावर  
यांनी दीपप्रज्ज्वलन करून कार्यशाळेची मुरुवात केली.  
रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख श्री. मेढेकर यांनी  
उदाघानपर भाषण केले. त्यांनी विविध पाठ्यांकर जसे  
निर्मिती प्रक्रियेत साठवण्याक करताना पैकंवंद करताना आणि  
वहातुकीमुळे अन्वपदार्थ कशाप्रकारे दूषित होतात यावावत  
मार्गदर्शन केले. तसेच आपण रोज वापरत असलेल्या  
पेयांमध्ये कशाप्रकारे दूषित मिसलली जाऊ शकतात हे  
स्पष्ट केले.

प्रा. आंदावडेकर यांनो "फूड अँडीव्हस" बदल  
मार्गदर्शन केले. त्यांनी फूड अँडीव्हसचे विविध प्रकार  
रासायनिक फूड अँडीव्हसचा उपयोग यावद्दल माहिती  
दिली.

या कार्यशाळेत एकूण सहा विद्यार्थीनीने पेपर सादर

## केले.

१. कु. कामाक्षी नायक हिने "टॉक्सिक इफेक्ट्स ऑफ  
फूड अँडीव्हस" यावर पेपर सादर केला.
२. कु. पूर्वा आचरेकर हिने "कंटेमिनेंट्स इन मिट मिल्क  
अँड एग्स" मांस दूध आणि अंडी यातील दूषितक  
.... यावर पेपर सादर केला.
३. कु. तेजश्री डांगे हिने "कंटेमिनेंट्स इन वॉटर" यावर  
पेपर सादर केला.
४. कु. अमृता शाळीग्राम हिने "हार्मफ्रूल वॉर्टेरिया इन  
फूड" यावर पेपर सादर केला.
५. कु. सोनल साळवी हिने "कंटेमिनेंट्स इन विहरेजेस"  
यावर पेपर सादर केला.
६. कु. स्याती कडलक हिने "हॉर्जांडस इफेक्ट ऑफ  
लेड अँड थेन्झीन प्रेजेन्ट इन फूड" यावर पेपर सादर  
केला.

कार्यशाळेचे संपूर्ण सूत्रसंचालन कु. कामाक्षी  
नायक हिने केले. या कार्यशाळेला ९० ते १०० विद्यार्थी  
तसेच १५ ते २० शिक्षक उपस्थित होते.

### वि. प्र. म. तंत्रनिकेतन

#### राष्ट्रीय चर्चासत्र

Innovations in safety, Health and  
Environment

आयोजक : वि. प्र. म. तंत्रनिकेतन, ठाणे

Safety awareness सुरक्षिततेवदलची  
जागरूकता समाजात म्हणाऱ्याची तेवढी नाही त्यावावत आपण  
तसेच निष्काळजी राहतो. असुरक्षितेवावत उदाहरणे यावाची  
झाली तर लांबलचक यादी देता येर्डल. गाडी चालविताना  
हेल्पेट न यापणे, जिने चवताना-उतरताना वा गाडी

चालविताना मोबाईल यापरणे, लोकलने प्रवास करताना यांयाला पहन लटकून जाणे किंवा उद्यावर वसुन प्रवास करणे, पावत जाऊन वस, लोकल फळणे, टेस्टवर पतंग उडविणे - क्रिकेट खेळणे ही आपल्या नेहमीच्या पाहण्यातील उदाहरणे आहेत. अशी इतर असंख्य उदाहरणे आपल्याता देता येतील. याचा शेवट हा दुर्घटनेत होतो. याची आपल्याला जाणीव असते, परंतु अपयत दुसऱ्याच्या यावतीत यडतात आपल्याला यावतीत नाही अशा गेर-समजात आपण राहतो.

समाजात Safety awareness यादावा, काम करताना सुंभाव घोके कोणते याची आपी माहिती मिळावी व होणारे अफगात या दुर्घटना टाळाव्यात यादृष्टीने वि. प्र.म. तंत्रनिकेतन, ठाणे यांच्यातरकै 'Innovations in Safety, Health & Environment' या विषयावर एका दिवसाचे राष्ट्रीय चर्चासंघ ३ फेब्रु. २००७ रोजी थोरले याजीराय पेशवे सुभागृहात आयोजित करण्यात आले होते.

कार्बंक्रमाच्या मुख्यातीला तंत्रनिकेतने प्राचार्य श्री. नायक सर, यांनी कार्बंक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. डॉ. डॉ. काळे (Consultant, Reliance Industries Ltd) श्री. प्रकाश आपटे (MD, Syngenta) व डॉ. सुर्वर्ट हांत (Director CE.H.S, Hunstman Asian Pacific Pvt Ltd) व कार्बंक्रमाता उपस्थित सर्व मानवरांचे स्वागत केले.

ग्रो. व्ही. एस. भारते (Co-convenor) यांनी औद्योगिक क्षेत्र व शिक्षण संस्था यांनी एकत्र येऊन ठोस पाऊले उचलावोत व एकत्रीत कार्बंक्रम राखवावा असे सांगितले.

डॉ. डॉ. डॉ. काळे यांनी प्लास्टीक उद्योगातील सुरक्षिता (safety) याचे महत्व विषद केले. ते पुढे म्हणाले की प्लास्टीकचा यापर सुरक्षित आहे. व व्यवस्थित यापर



भाषण करताना डॉ. डॉ. कारे, व्यासपीठावर डावीकदून डॉ. सुर्वर्ट हिल, डॉ. व्ही. व्ही. वेडेकर, प्रकाश आपटे, प्रो. व्ही. एस. भारते

केला तर पर्यावरणाला पोका उद्भवत नाही. प्लास्टीकच्या यापरानंतर त्याची विलेवाट तावताना नववयीन पदतीच्या यापर व्यायला हवा असे मत त्यांनी मांडले.

यांप्रकाम क्षेत्रातील मोठे मोद्या प्रोजेक्टसच्चा वेळी सुरक्षिततेची कमालीची काळजी प्यायला हवी य त्यासाठी Safety coordinator नेनकूक व्यायला हवी असे मत श्री. गिरीश यादव (Asst. Director, National Safety Council) यांनी मांडले.

यानंतर तंत्रनिकेतनाचे विद्यार्थी श्री. डॉ. वी. काळे (Gr. Manager, BPCL) व श्री. अभिजीत कुलकर्णी (Food safety coordinator, Cadbury India Ltd) यांनी Packaging क्षेत्रातील नवीन पदती यावर Paper presentation केले.

दुपारच्या सधात नावाजलेल्या वक्त्यांची भाषणे झाली. या सधाचे मुख्य म्हणून डॉ. सिध्दन मुश्रमण्यम (Sr. VP व Division Head, Clariant Chemical Ltd.) यांनी काम पाहिले.

प्रसंगोत्तराच्या कार्बंक्रमांत सर्वांनी भाग घेतला. प्रत्येक

जण वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यात उत्सुक होता. कार्यक्रमाचा हा भाग खूपच छान झाला.

Innovations in Safety, Health & Environment हे केवळ ब्रौद्याक्य न राहता त्याचे वास्तवात रूपांतर व्हावे व त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगून Organising Secretary सौ. वैशाली (HOD, IS, Dept) यांनी आभारप्रदर्शनाचे भाषण केले व कार्यक्रमांची सांगता केली.

### पॉलिझिन पारितोषक वितरण (२००६-२००७) समारंभ



डावीकदून प्रा. डी. के. नायक, वि.प्र.मं. सभासद व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एस. बही. करंदीकर, प्रमुख पाहुणे इच. पी. तासकर व संपादिका प्रा. सौ. ए. वाय. पांड्ये

वि. प्र. मंडळाचे तंत्रनिकेतनच्या सन २००६-२००७ या वार्षिक पॉलिझिन या मासिकाचा प्रकाशन सोहळा व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पारितोषक वितरण समारंभ दि. ९ केन्द्रवारी २००७ रोजी थोरते वाजीराव पेशवे सभागृह, ठाणे येथे पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे महणून श्री. इच. पी. तासकर, प्राचार्य गवर्नर्मेन्ट पॉलिटेक्निक, ठाणे हे उपस्थित होते. विद्या

प्रसारक मंडळाचे सभासद श्री. एस. बही. करंदीकर अध्यक्षस्थानी होते.

सुरुवातीला प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीच्या उपस्थितीत सिल्वर ज्युवलीकडे वाटचाल करणाऱ्या वि. प्र. मंडळाच्या तंत्रनिकेतनाच्या कामगिरीचा वेप घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्जलन व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशास्तवनानी झाली. स्वप्नील प्रभू या विद्यार्थ्यांने प्रमुख पाहुणे श्री. तासकर सरांची ओळख करून दिली. व आलेल्या पाहुण्याचे व मान्यवरांचे पुण्यमुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

वि. प्र. मंडळाच्या तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री. डी. के. नायक यांनी तंत्रनिकेतनाच्या कार्याचा आदावा घेऊन यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना व उपस्थित असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिना धन्यवाद दिले. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य नायक यांनी Best M. Tech प्रोजेक्ट प्राइझ मिळविलेल्या प्रा. सौ. सुषमा कुलकर्णी यांचा विशेष उल्लेख करून त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुण्याच्या व मान्यवरांच्या हस्ते तंत्रनिकेतनच्या यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. नंतर प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या हस्ते २००६-२००७ या सालातील वार्षिक मासिकाचे प्रकाशन झाले. प्रा. सौ. ए. वाय. पांड्ये यांना या वार्षिक मासिकाचे संपादन केले असून co-ordinator महणून सौ. वी. ए. जोशी यांनी काम पाहिले. सुवक कहर पेज विश्वदिपक शुक्ला यांनी तवार केले.

प्रकाशन सोहळ्या दरम्यान प्रमुख पाहुणे श्री. तासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. भाषणात श्री. तासकर यांनी विद्यार्थ्यांना यश प्राप्तीचे धडे देऊन 'प्रामाणिकपण' जोपासण्याचे आवाहन केले. व चांगला प्रश्नक कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी माजी प्राचार्य मुजुमदार सरांचा उल्लेख केला व

उपस्थितांकदून टाळ्यांच्या गजरात दाद देण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एस. व्हरी. करंदीकर यांनी आपले विचार मांडले व शेवटी मासिकाच्या संपादिका प्रा. सौ. ए. वाय. पाण्ये यांनी आभार प्रदर्शन केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

### ठाणे महापालिका विधी महाविद्यालय

घटना दिन २७ जानेवारी २००७



घटना दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना न्यायाधीश श्री. अभय ओक.

मागच्या वर्षांप्रमाणे या वर्षांही २७ जानेवारी २००७ रोजी विधी महाविद्यालयात घटनादिन साजरा करण्यात आला. यावेळेस कार्यक्रमाचे थेशिष्ट्य असे की, मुंबई उच्च न्यायालयात संप्रा. कार्यरत असलेले न्यायाधीश श्री. अभय ओक या कार्यक्रमास भारतीय राज्यमंटेनिष्ठ्यी मार्गदर्शन करण्यात लाभले होते. त्यांनी घटनेचे कलम २१ व जलद न्याय आणि न्यायिक मदत या विषयावर आपले विचार

मांडले तसेच न्यायालयात लवकरच वकील म्हणून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून उपयुक्त असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांसौ. श्रीविद्या जयाकुमार तसेच ग्राध्यापक युंद उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तसेच घटना दिनानिमित घेण्यात आलेल्या निवंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना न्यायमूर्ती श्री. अभय ओक यांच्या हस्ते वकिसे देण्यात आली.

### दिशासाठी -

आपले लेखन सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या अध्यापन विषयातील नवीन घडामोडी, नवीन ज्ञात क्षेत्रे यावाबत सातत्याने लेखन करणे हे अध्यापनात साहाय्यकारी ठरणारे आहे.

तरी आपणाकडून लेखन अपेक्षित करीत आहोत.